

REMI EDELSTAHL TUBULARS LIMITED

REGD. OFFICE:

REMI HOUSE, 11 CAMA INDL. ESTATE, GOREGAON (E), MUMBAI-400 063. INDIA

TELEPHONE: +91-22-40589888/26851998 FAX: +91-22-26852335/26853868

E-MAIL : remigrup@bom4.vsnl.net.in WEBSITE : www.remigroup.com

CIN:L28920MH1970PLC014746

September 2, 2022

The General Manager – Dept. Corporate Services, BSE Limited, P. J. Tower, Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code: 513043

Dear Sirs,

Please find attached the scan copy of advertisement published in English and Marathi newspapers in respect of Notice of Annual General meeting 2021-22, voting (including remote e-voting) and Book Closure.

Yours faithfully,

FOR Remi Edelstahl Tubulars Limited

H.H.Joshi

Company Secretary & Compliance Officer

Encl.: a/a

(CIN) : L28920MH1970PLC014746 Registered Office : Plot No. 11, Cama Industrial Estate, Goregaon (East) Mumbai-400063, Tel. No. 022-40589888, Fax No. : 022-26852335

NOTICE is hereby given that the 51st Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Wednesday, 28th September, 2022 at 11.30 a.m. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OVAM) pursuant to MCA Circular dated 5th May, 2020 read with Circular dated 8th April, 2020 13th April, 2020 and 13th January, 2021 and SEBI Circular dated 12th May, 2020, (collectively referred to as 'Relevan Circulars) to transact the business as set out in the notice of the AGM. Pursuant to Relevant Circulars, the Notice of the 51st AGM, Annual Report for the financial year 2021-22 sent by electronic mode to Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s) and also available on the Company's website www.remigroup.com, website of NSDL at www.evoting.nsdl.com and website of Stock exchange www.bseindia.com.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with the rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing electronic e-voting facility from a place other than the venue of AGM (remote e-voting) provided by National Securities Depositories Limited (NSDL) on all resolutions set forth in the Notice. The facility for e-voting is also available during the AGM and the members attending the meeting through (V/C)/(OVAM), who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their voting right during the AGM through e-voting. A member may participate in the AGM even after exercising his/her right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again during the AGM. The Members requested to follow the instructions mentioned in the Notice of AGM for attending the AGM through VC / OVAM facility provided by NSDL. The details of remote e-voting are given below:

- 1) Date and time of commencement of remote e-voting: 23.09.2022(9.00 a.m. IST)
- Date and time of end of remote e-voting: 27.09.2022 (5.00 p.m. IST)
 Remote e-Voting shall not be allowed beyond 5.00 p.m. IST on 27.09.2022 4) The voting rights of members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on the cut-off date i.e on 21st September, 2022. A person whose name is recorded in the register of Members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as on the cut off date i.e 21.09.2022, only shall be entitled to avail the facility of remote e-voting / voting during the AGM
- 5) Any person who acquires shares of the Company and become a member after dispatch of Notice and holding shares as on cut-off date may obtain the user ID and Password by sending a request to evoting@nsdl.co.in or to Registrars to Issue and Share Transfer Agents. (RTA) at investor@bigshareonline.com
- 6) Members holding shares in Physical Form can vote by EVEN Number followed by Folio Number registered with the company(For example if folio number is 001*** and EVEN is 101456 then user ID is 101456001***)

Any query/concern/grievances connected with voting by electronic means may be referred to the e-voting user manual for shareholders available at the vebsite of NSDL. viz. www.evoting.nsdl.com. The Members may also contact NSDL at the designated e-mail address evoting@nsdl.co.in or contact Mr. Amit Vishal of NSDL at amitv@nsdl.co.in on Tel. No. 022-24994360 or toll free number1800-222-990

FURTHER . NOTICE pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 is also given that the Register of Members & Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, the 21st September, 2022 to Wednesday, the 28th September, 2022 (Both days inclusive) for the purpose of AGM.

Kindly register your e-mail ID (In case shares are held in physical mode provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to rmi_igrd@remigroup.com.) (In case shares are held in demat mode- provide DPID-CLID (16 digit DPID+CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to rmi_igrd@remigroup.com)

> For Remi Edelstahl Tubulars Limited Rishabh Saraf

Managing Director

PUBLIC NOTICE

IOTICE is hereby given to all, that M/s Anas Enterprises, proprietor Mr. Habib Khan has ecided to purchase land bearing Plot No. 3 (New) Survey No. 205 (Old) Survey No. 1pt., area adm. 4540 sq. yards lying eing and situate at Village Dhansar, Taluka Palghar, District Palghar. (hereinafte eferred to as the "said land"

lowever, the previous original Agreement for Sale alongwith receipt bearing No. PLR-616/1982, PLR-617/1982 and PLR-518/1982 dated 28/12/1982 with respect t the said flat have been lost or misplaced by the Vendor M/s Trushna Mosiac Tiles. If the missing documents hereinabove mentioned is traced by any person, kindly contact at the dress mentioned below. Dated: 30/08/2022

> Adv. Liberata Vimla Lobo 2. Surabhi Apt., Kacheri Road. Palghar, Taluka & District Palghar Mob. 9833017343

PUBLIC NOTICE

(Under the Bye-law 35) Marietta Correia, Member of the Golden Pebble Co-op. Hsg. Society Ltd, having address Flat No. G9, Golden Pebble Co-op. Hsg. Society Ltd., Sunder Nagar Road No. 2, Kalina, Santacruz East), Mumbai 400098 and holding Flat No. G9 in the building of the society. Mrs Marietta Correia died on 23.12.2005 without making proper nomination.

The society hereby invites claims or bjections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the ransfer of the said shares and interest o e deceased member in the capital property of the society within a period o 5 (Fifteen) days from the publication o his notice, with copies of such documents and other proofs in support of nis/ her/ their claims objections for ransfer of share and interest of the eceased member in capital/property of the society. If no claims/objection are received within the period prescribed bove, the society shall be free to deal with the share and interest of the lecreased member in the capital roperty of the society in such manner as s provided under the Bye-laws of the society. The claims/ objections if any, received by the society for transfer of share and interest of the deceased nember in the capital/ property of the ociety shall be dealt with in the manner rovide under the Bye-laws of the society.

Adv. Mohan Chandra Mohan Chandra & Associates Unit No.109, 1st Floor, Creative Indl Estate, Sunder Nagar Road No. 2 Kalina, Santacruz (E), MUMBAI 400098 For & on behalf of Golden Pebbles Coop. Hsg. Soc. Ltd

Place: Mumbai Date: 02nd September, 2022



CIN-L28100MH1968PLC014156 Reg. Office: 1076 Dr E Moses Road, Worli, Mumbai – 400018
Website: www.oriconenterprises.com, E-mail: share@ocl-india.com, Tel. No.: 022-24963055, Fax No. 022-24963055

NOTICE OF 52™ ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the **52rd Annual General Meeting** (AGM) of the Company will be held on **Wednesday**, **28th September**, **2022** at **03:00 P.M**. through **Video Conferencing** ("**VC**")/ **Other Audio Visual Means** ("**0AVM**") in accordance with the General Circulars dated **08th April**, 2020, 13th April, 2020 and 05th May, 2020, 28th September, 2020, 31th December, 2020 and 13th January, 2021, 05th May, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars" and circular dated 12th May, 2020 and 15th January, 2021 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") The Venue of the meeting shall be deemed to be the registered office of the Company situated at 1076, Dr E Moses Road, Worli. Mumbai - 400018 to transact the business mentioned in the Notice convening the said AGM.

The notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2021-22 has been sent through electronic mode on 30th August, 2022 to those members whose e-mail addresses are registered with the Company/ Depositories/ Registrar & Transfer Agent. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM and Annual Report has been dispensed with, vide MCA Circulars and the SEBI Circular.

The Annual Report of the Company for the Financial Year 2021-22, inter-alia, containing the Notice and Explanatory Statement of the 52^{nd} AGM is available on the Company's website at <u>www.oriconenterprises.com</u> and on the website of the Stock Exchange(s) on which the shares of the Company are listed, i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively A copy of the same is also available on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com

Book Closure and Dividend:

Place: Mumbai

Date: 01.09.2022

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015, the register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 21st September, 2022 to 28 September, 2022 (both days inclusive) for ascertaining the Members who would be entitled to receive dividend of Rs. 1 (@50%) per Equity Share of the Face Value of Rs. 2 each for the year ended 31st March, 2022, if approved at the AGM of the Company and will be paid within 30 days of declaration of dividend to those Members:

- a) the Members holding shares in physical mode and whose names appear on the Register of Members as on 28th September, 2022.
- b) the Members holding shares in electronic form and who are beneficial owners of the Shares as on the close of working hours of 20th September, 2022, as per the details furnished by the Depository (ies).

As directed by SEBI the dividend will be paid through electronic mode to the Members who have updated their bank account details. In the event the Company is unable to pay dividend to any member by electronic mode, due to non-availability of the Bank Account details, the Company shall dispatch the dividend warrant/ cheque/ demand draft to such members at the registered

address by post. Members are requested to update their complete bank account details with the depositories where shares are held in dematerialized mode and with Bioshare Services Private Limited where in shares are held in physical mode at investor@bigshareonline.com / vinod.y@bigshareonline.com along with copy of the request letter signed by the Members mentioning the name, folio number, bank account details, self-attested copy of PAN card and cancelled cheque leaf.

Members may note that pursuant to the Income Tax Act. 1961, as amended by the Finance Act. 2020, dividend income has become taxable in the hands of the Members with effect from 01st April, 2020 and therefore, the Company shall be required to deduct tax at source (TDS) at the prescribed rates from dividend payable to Members. For the prescribed rates for various categories, Members are requested to refer to the Finance Act, 2021 and amendments thereof. In order to enable the Company to determine the appropriate TDS rate as applicable or no deduction of Tax, Members are requested to submit required documents in accordance with the provisions of the Act or or before 15th September, 2022. Members are requested to update their PAN with the Company/ Bigshare Services Private Limited (in case of shares held in physical mode) and depositories (in case of shares

held in demat mode). Remove F-voting

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20, of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, Secretarial Standards issued by the Institute of Company Secretaries of India on General Meeting and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its members, the facility to exercise their right to vote through e-Voting before the AGM and during the AGM in respect of the business(es) to be transacted at the AGM and for this purpose the Company has appointed NSDL to facilitate such voting through electronic means.

The detailed instructions for e-voting facility are given in the notice of the AGM as well as in the email sent to the Members by NSDL. Members are requested to note the following:

1. The remove e-voting facility would be available during the following period:

25th September, 2022 (09:00 A.M.) Commencement of remote e-voting 27th September, 2022 (05:00 P.M.) End of Remote e-voting

The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time:

2. The voting rights of the members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on 21st September, 2022 ("Cut-off Date"). The Facility of remote e-voting system shall also be made available during the meeting and the members attending the meeting, who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their

- right during the meeting. A person whose name is recorded in the Register of Members/ Register of Beneficial Owners as on the Cut-off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting before/during the AGM. 3. Any person who acquire the shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the Cut-off Date may obtain the login-id and password for e-voting by sending a request at evoting@nsdl.co.in or may contact on toll free number 1800-222-990, as provided by NSDL. A person who is not a Member
- as on Cut-off Date should treat the Notice of the AGM for information purpose only. 4. Members who have cast their vote on resolution(s) by remote e-voting prior to the AGM will also be eligible to participate at the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again.

Manner to register/update email address:

Place: Mumbai

Date: 31st August, 2022

Members who have not yet registered their e-mail addresses are requested to write mail to our RTA Bigshare Services Private Limited at investor@bigshareonline.com

For permanent registration of e-mail address, Members holding shares in demat form are requested to update the same with their Depository Participants ("DPs") and Members holding the shares in physical form are requested to update the same with Registrar & Transfer Agent

In case of any queries/ grievances connected with remote e-voting, you may refer to the FAQs and e-voting user manual for Members at www.evoting.nsdl.com.

Members can also contact the below persons for such queries/ grievances or for technical assistance required before/ during the Meeting to access and participate in the AGM:

- a. Send a request to evoting@nsdl.co.in or may contact on toll free number 1800-222-990; or b. Contact Ms. Pallavi Mahatre, Manager NSDL at the designated email address pallavid@nsdl.co.in or call on
- +91-22-24994545. or c. Contact Ms. Sarita Mote, Assistant Manager NSDL at the designated email address Saritam@nsdl.co.in or call on
- +91-22-24994890

For Oricon Enterprises Limited

Sanjay Jain Company secretary

E- Tender Notice MAHAGENCO

Tender Specification No.: ED(E&S)/HO/CEMENT PLANT/Rfx. No.3000031758/2022-23/ Date:01.09.2022 Name of work: - The Office of Executive Director (E&S), MAHAGENCO, Prakashgad, Bandra (E) s inviting e-tender for "Construction and operation of Cement Clinker Grinding Unit on a Build and Operate basis on the land of MAHAGENCO near Thermal Power Stations at the following ocations

1. Koradi, Nagpur - 2 MTPA Capacity

2. Chandrapur - Min. 1 MTPA & Max. 2 MTPA."

The Bid Specification will be available for downloading for registered Vendors from 06.09.2022 on website; https://eprocurement.mahagenco.in. New vendors can register themselves on the tab n the same link. Pre-Bid Meeting – 20.09.2022.

Due date and time of Tender Bid submission: 26.09.2022 up to 15.00 Hrs.

Contact Person: Shri. Shailesh M. Padol Chief Operating Officer, MAHAGAMS, H.O. Mumbai. Mobile No - +91-9167493970

Email:-mahagams@mahagenco.in/ edens@mahagenco.in

Contact Person: Shri. Sandeep N.Kinake Executive Engineer, MAHAGAMS, H.O.Mumbai. Mobile: -+91-8879330563

E-mail: mahagams@mahagenco.in/

edens@mahagenco.in

For further details visit our Website: : $\underline{\text{https://mahagenco.in}} \rightarrow \underline{\text{Tenders}} \rightarrow \underline{\text{Head Office Tenders}}$



MAHANAGARPALIKA

No. Ch. Eng./M&E/2996 of 30 Aug., 2022

e-TENDER Nos. 7200034035

e-TENDER NOTICE

The Municipal Commissioner of Greater Mumbai invites e-tenders for the following works on "Item rate Basis" from the eligible bidders. The Bid Start Date & time and Bid End Date & time is specified in the detailed tender notice on MCGM's website under "Tender" section.

Deptt :	Chief Engineer (Mechanical & Electrical)			
Sub Divn :	Executive Engineer Mechanical (E.I)Planning & Dishing			
Subject :	The work of SITC of Dura Cylinder platform & its allied works at Dura Refilling plant, situated at Mahalaxmi Race course, Mahalaxmi, Mumbai. Bid No7200034035			
! Tender Sale :	From: 02.09.2022 at 11.00a.m. To: 08.09.2022 upto 4.00 p.m.			
Website:	http://portal.mcgm.gov.in			
Legal/Trade Name: GSTIN No.	Municipal Corporation of Greater Mumbai 27AAALM0042L3Z4.			
Contact Person : a) Name b) Tel.No., c) Mobile No. d) e-mail address:	Executive Engineer Mechanical (E.I.) P&D Shri K.K.Karanje 24958144 9867986140 eemecheipd.me@mcgm.gov.in			

The intending tenderers shall visit the Municipal website at http://portal.mcgm.gov.in for further details of the tenders.

The tender documents will not be issued or received by post.

PRO/1209/ADV/2022-23

(K.K. Karanje) Ex. Eng. Mech. (E.I.) P&D

Sd/

Keep the terraces clean, remove odd articles/junk/scrap

Annexure- 13 FORM NO. 22 OFFICE OF THE RECOVERY OFFICER, **DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)**

1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector- 30 A, Vashi, Navi Mumbai- 400703. RC NO. 50/2018 Date of Auction Sale 04/10/2022

PROCLAMATION OF SALE: IMMOVABLE PROPERTY PROCLAMATION OF SALE UNDER RULES 37, 38 AND 52 (1)(2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993

BANK OF MAHARASHTRA V/s MILIND ARJUN VYAS

(CD - 1): MILIND ARJUN VYAS, Flat No. 304, Plot No. 24, Sec 8, Koparkhairane, Navi Mumbai, Maharashtra (CD - 2): MR. VASEEM I ANSARI, E-701, Manjari Paradice, Plot No. 3, Sec 35 E, Kharghar, Navi Mumbai - 410210.
Whereas Recovery Certificate No. RC/50/2018 in OA/717/2016 drawn up by the Hon,ble Presiding Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) for the recovery of the sum of Rs. 51,44,419.00 (Rupees Fifty One Lakhs Fourty Four Thousands Four Hundred Nineteen Only) along with interest and the costs of Rs. 79,000.00 (Rupees Seventy Nine Thousand Only) from the CD(s) jointly and severally and you

And whereas the undersigned has ordered the sale of the Mortgaged/ Attached properties of the Certificate Debtor as mentioned in the Schedule nereunder towards satisfaction of the said Certificate. otice is hereby given that in absence of any order of postponement, the said property(s) shall be sold on 04.10.2022 between 12:30 PM

to 12: 40 P.M. by auction and bidding shall take place through Online/Offline through the website: https://www.bankeauc he Details of authorised contact person for auction service provider is Name : C1 INDIA Mobile No. - 9594597555, Emailupport@bankeauctions.com. he details of authorised bank officer for auction service provider is Name: Ritesh Singh, Mobile No. - 8656821909, Email

ormgr976@mahabank.co.in officer of BANK OF MAHARASHTRA. he sale will be of the properties of defendants/ CDs above named, as mentioned in the schedule below & the liabilities and claims attaching to

e said properties, so far as they have been ascertained, are those specified in the schedule against each lot. The Property will be put up for the sale in the lots specified in the schedule. If the amount to be realized is satified by the sale of a portion of the property, the sale shall be immediately stopped with respect to the remainder. The sale will also be stopped if, before any lot is knocked down the rears mentioned in the said certificate+ interest +costs (inclusing cost of sale) are tendered to the officer conducting the sale or proof is given to his satisfaction that the amount of such certificate, interest and costs have been paid to the undersigned.

t the sale, the public generally are invited to bid either personally or by dyly authorized agent. No officer of erform in connection with this sale shall, however, either directly of indirectly, bid for acquire or attempt to acquire any interest in the propertie old. The sale shall be subject to the conditions prescribed in Second Schedule of the Income Tax act 1961 and the rules made there under and the further following conditions

- The Particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not answerable for any error, misstatement or omission in the proclamation
- . The reserve price below which the property shall not be sold is as mentioned in the schedule

ne CD(s), failed to repay the dues of the Certificate Holder Bank(S) / Financial Institution(s)

- II. The amount by which the bidding is to be increased. In the event of any dispute arising as to the amount of bid, or as to the bidder, the lo shall at once be again put up for auction or may be cancelled.
- V. The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot provided always that he/she/they are legally qualified to bid and provided further the amount bid by him/her/term is not less than the reserve price. It shall be in the discretion of the undersigned to decline acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so.

 Each intending bidders shall be required to pay Earnest Money Deposit (EMD) by way of DD/ Pay order in favour of RECOVERY OFFICER
- DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) to be deposited with R.O./Court Auctioneer. DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) or by Online throught RTGS/NEFT/ directly into the Account No. 10430100022945 the name of BANK OF BARODA of having IFSC Code No. BARBOVASHIX and details of the property alongwith copy of PAN card, address proof and identity proof, e-mail ID. Mobile No. and in case of the company of any other document, confirming representation / attorney of the company and the receipt/ counter foil of such deposit. EMD deposited thereafter shall not be considered eligible for participation in the auction.

he Earnest Money Deposit (EMD), Reserve Price and Bid Increase, be fixed as follows:

Sr. No.		Details of Property	EMD Amount (In Rs)		Bid Increment in the multiple of (In Rs.)	
		Flat No. 304, 3 rd Floor, Mahavir Regency in Nandavijay CHS. Ltd, Plot No. 24, Sector No. 8, Village Koparkhairne, Navi Mumbai, Tal. and District Thane - 400709.	8,06,000/-	80,60,000/-	25,000/-	
FMD received after due date & time shall be rejected & the amount paid towards the FMD shall be returned to them by way of option give						

n the E-Auction form any person desirous of participating in the bidding process is required to have a valid digital signature certificate issued by the competent authority. It is the sole responsibility of the bidder to obtain the said digital signature certificate, active e-mail id and a computer terminal ystem with internet connection to enable him/her to participate in the bidding. Any issue with regard to digital signature certificate and connectivity luring the course of bidding online shall be the sole responsibility of the bidder and no claims in this regard shall be entertained.

f the bid is increased within the last 5 minutes of the given time of auction, the auction time is further extended by additional time of 5 minutes to enable the other bidders to increment their bids & the auction process comes to an end if no further increment(s) is/are made within the extended ime of 5 minutes. In case of movable/immovable property the price of each lot shall be paid at the times of sale or as soon after as the office olding the sale directs. and in default of payment, the property shall forthwith be again put up for auction for resale

The successful bidder shall have to pay 25% of the sale proceeds after adjustment of EMD on being knocked down by next day in the said account demand draft/Banker Cheque/Pay order as per detail mentioned above. If the next day is Holiday or Sunday, then on next first office day. e purchaser shall deposit the balance 75% of the sale proceeds on or before 15th day from the date of sale of the property. Exclusive of such day the 15th day be Sunday or other Holiday, then on the first office day after the 15th day by prescribed mode as stated above. In addition to the above he Purchaser shall also deposit poundage fee with Recovery Officer. DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) @ 2% upto Rs. 1,000/- and @ 1% of the excess of the said amount of Rs. 1,000/- through DD in favour of Registrar, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

n case of default of payment within the prescribed period, the deposit, after defraying the expenses of the sale may, if the undersigned thinks fit, shall be forfeited to the Government and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or to any part of the sum for which it may subsequently be sold. The property shall be resold, after the issue of fresh proclamation of sale.

ighest bidder shall not have any right/title over the property until the sale is confirmed by the Recovery Officer DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) The amount of EMD deposited by the unsuccessful bidders shall be refunded through online mode in case of EMD deposited through online.

n case EMD is deposited in the form of DD/BC/pay order the same will be returned by hand. Original ID proof of the photocopy sent with the E-Auction EMD forms has to be brought. No interest shall be paid on EMD amount. No request for inclusion/substitution in the sale certificate of names of any person(s) other than those mentioned in the E-Auction EMD form shall e entertained.

n case of more than one items of property brought for sale, the sale of such properties will be as per the convenience and it is not obligatory to go serially as mentioned in the sale notice NRI bidders must necessarily enclose a copy of photo page of their passport & route their bid duly endorsed by Indian Mission (Embassy). The movable/immovable property is being on "As is where and as is what basis" and is subject to publication charges. Revenue and other

Encumbrances as per rules. The undersigned reserves the right to accept or reject any or all bids. If found unreasonable or may postpone the auction at any time without assigning any reason. etails of this Proclamation of sale can be viewed at the website www.drt.gov.in

Schedule of Property Claims if any, which have been put forward to the Details of any other cumbrances Assessed Lot Description of the Property to be sold upon the property, and any other known bearing on its No. property or an which property is liable nature and value. Flat No. 304, 3rd Floor, Mahavir Regency in Nandavijay CHS. Ltd, Plot NOT NOT No. 24, Sector No. 8, Village Koparkhairne, Navi Mumbai, Tal. and NOT KNOWN KNOWN KNOWN District Thane- 400 709

Note: Date of Inspection- 29.09.2022 between 11.00 to 4.00 pm Last Date of Receipt of Bids- 01.10.2022 upto 4.30 pm Outstanding dues for Rs. 75.80.400/-

Given under my hand and seal on this Date 26.08.2022.



ALKOSIGN LIMITED

CIN -U74999MH2020PLC3390 Regd. Office: S No: 12A, MIDC, NR Mother Dairy, Saravali Bhiwandi Thane-421311 Tel No. +91-7391040250. Email Id. investor@alkosign.com. Website: https://alkosign.c

NOTICE

Notice is hereby given that the 2nd Annual General Meeting ('AGM') of the members of Alkosign Limited ('the Company') will be held on Saturday, 24th day of September 2022 at S NO: 12A, MIDC, NR Mother Dairy, Saravli Bhiwandi Thane- 421311 at 11.00 am, to transact the business(es) set out in the Notice of AGM.

The Notice of the AGM along with the Annual Report of the Company for the Financial Year 2021-22 have been sent through, electronic mode via e-mails to those Members whose e-mail ids are registered with Depository Participant(s) / Registrar and Share Transfer Agent ("RTA") of the Company, and physical copies to those members whose e-mail ids are no registered with the Depository Participant(s) or RTA as on 26th August, 2022 (Cut-off date at their respective registered postal addresses in the permitted mode. The dispatch of the Annual Reports has been completed on 30th August 2022. The aforesaid documents are also hosted on the website of the Company viz. www.alkosign.com/and Stock Exchange website i.e., BSE Limited at www.bseindia.com.

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ('the Rules') and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') and Secretarial Standards on General Meetings ('SS-2') issued by the ICSI, as amended from time to time, Members are provided with the facility to cast their votes on all the resolutions set forth in the Notice of AGM using the electronic voting platform (https://www.evoting.nsdl.com) provided by NSDL.

In accordance with Rule 20 of the Rules, the Company has fixed Saturday, 17th September, 2022, as the "cut-off date" to determine the eligibility of members to ote on the business(es) set out in the Notice of AGM.

Members are requested to note the following:

 (i) The remote e-voting period will commence on Wednesday, 21st September, 2022 at 9.00 am (IST) and will end on Friday, 23rd September, 2022 at 5.00 pm (IST). The remote e-voting system shall be disabled by NSDL thereafter. Members shall not be allowed to vote electronically beyond the said date and time. Once the vote is cast on a resolution, the member shall not be allowed to change it subsequently. (ii) The facility for voting will also be made available during the AGM and the members present in the AGM. physically, who have not cast their vote through remote e-voting, shall be eligible to vote through the Ballot Paper during the AGM. (iii) The Members who have cast their vote by remote e-voting may join the AGM but shall not be entitled to cast their vote again.

(b) Any person, who acquires share(s) and becomes member of the Company after dispatch of the Notice of AGM and holds shares as on the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in

For the process and the manner of remote e-voting as well as voting through ballot paper during the AGM, member(s) may go through the instructions stated in the Notice of AGM. In case of any queries/ grievances pertaining to e-voting, you may contact Mr. Anubhav Saxena, NSDL authorized official at Trade World, A wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai - 400013 at the designated email id evoting@nsdl.co.in or call on no. 1800 1020 990.

For Alkosign Limited For Alkosign Limited

Place: Mumbai Date: 31-08-2022

Samir Narendra Shah Managing Director DIN: 03572442

TATA

TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD. Regd. Office: 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai-400013. CIN No. U67190MH2008PLC187552

DEMAND NOTICE Under Section 13 (2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("Act") read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Rules").

Whereas the undersigned being the Authorised Officer of Tata Capital Housing Finance Limited (TCHFL) under the Act and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Rules already issued detailed Demand Notices dated below unde Section 13(2) of the Act, calling upon the Borrower(s)/Co-Borrower(s)/Guarantor(s) (all singularly or together referred to "Obligors")/Legal Heir(s)/Legal Representative(s) listed hereunder, to pay the amounts mentioned in the respective Demand Notice/s, within 60 days from the date of the respective Notice/s, as per details given below. Copies of the said Notices are served by Registered Post A.D. and are available with the undersigned, and the said Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s), may, if they so desire, collect the respective copy from the undersigned on any working day during normal office hours. In connection with the above, Notice is hereby given, once again, to the said Obligor(s) /Legal Heir(s)/Legal Representative(s) to pay to TCHFL, within 60 days from the date of the respective Notice/s, the amounts indicated herein below against their respective names together with further interest as detailed below from the respective dates mentioned below in column (d) till the date of payment and / or realisation, read with the loan agreement and other documents/writings, if any, executed by the said Obligor(s). As security for due repayment of the loan, the following Secured Asset(s) have been mortgaged to TCHFL by the said Obligor(s) respectively.

	Contract No.	Name of Obligor(s)/ Legal Heir(s)/Legal	Total Outstanding Dues (Rs.) as on	Date of Demand Notic
1		Representative(s)	below date*	Date of NPA
ı	TCHHL	Mr. ASHUTOSH PAL	As on 17/08/2022, an amount of	
	070100 010007 9525 &	as (Borrower) and Mrs. VIMLA DEVI ALIAS BIMLA DEVI	Rs. 784846/- (Rupees Seven Lakh Eighty Four Thousand Eight Hundred Forty Six Only) is due and payable	
	TCHIN 070100 010008 2275	as (Co-Borrower)	by you under the loan agreement TCHHL0701000100079525 and an amount of Rs. 33760/- (Rupees Thirty Three Thousand Seven Hundred Sixty	
			Only) is due and payable under the loan agreement TCHIN0701000100082275 by you, totaling to Rs. 818606 (Rupees Eight Lakh Eighteen Thousand Six	
			Hundred Six only)	

Description of the Secured Assets/Immovable Properties/ Mortgaged Properties: All piece & parcels of Residential House, Admeasuring 55-1/2 Sq. Yds. i.e. 46.41 Sq. Mtr. Situated at Mohalla Madhobadi Tehsil and District Bareilly (Uttar Pradesh), with all common amenities mentioned in sale deed.

with further interest, additional Interest at the rate as more particularly stated in respective Demand Notice dated mentioned above, incidental expenses, costs, charges etc incurre till the date of payment and/or realization. If the said Obligor(s) shall fail to make payment to TCHFL as aforesaid, then TCHFL shall proceed against the above Securer Asset(s)/Immovable Property(ies) under Section 13(4) of the said Act and the applicable Rules entirely at the risk of the said Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s) as to the costs and consequences.

The said Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s) are prohibited under the said Act lease or otherwise without the prior written consent of TCHFL. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the Act or Rules made thereunder shall be liable for imprisonment and/or penalty as provided under the Act.

Date: 02/09/2022 Sd/-Authorised Officer For Tata Capital Housing Finance Limited Place: Mumbai

MITSHI INDIA LIMITED

Registered Office:- 2, Juhu Aradhana CHS Ltd., Juhu Lane, Mumbai 400 058. Phone: 022-26707500 CIN:- U91100MH1990PLC057373 Website: www.mitshi.in Email:-contac@mitshi.in

1. 26th September, 2022 Monday at 11:00 a.m. IST through Video Conference ('VC')/ Other Audio Visual Means ('OVAM') facility to transact the business, as set out in the Notice of AGM, in compliance with the applicable circulars provisions of the Companies Act, 2013 and Bules framed thereunder and the Securities and Exchange

NOTICE OF 32nd ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Board of India ('SEBI')(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 read with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April 2020, 13th April 2020 and 5th May 2020 respectively, issued by Ministry Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 and SEBI/HO/DDHS_Div2/P/CIR/2022/079 dated 3rd June, 2022 issued by SEBI (Collectively referred as the 'Relevant Circulars'), without the physical presence of Members at a common venue

In terms of the Relevant Circulars, the requirement of sending physical copy of the Notice of the 32nd AGM and Annual Report to the Members have been dispensed with and accordingly, the Notice of the 32nd AGM and the Annual Report for the financial year 2021-2022 together with the Reports of Directors and Auditors thereon, has been sent by email on 1st September, 2022 to those Members whose email addresses are registered with the Company/Depository Participant/s ('Dps').

3. the Notice of the 32nd AGM and the Annual Report are available on website of the Company at www.mitshi.in and the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com. The Notice of the 32nd AGM is also available on the website of https://www.evotingindia.com/

4. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date, may cast their vote electronically on the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 32nd AGM, by electronic voting system ('remote e-voting') of Central Depository Services (India) Limited ('CDSL'). All members are informed that:

i. the remote e-voting shall commence on Thursday, 22nd SEPTEMBER 2022 at 9.00

ii. the remote e-voting shall end on Sunday, 25th SEPTEMBER 2022 at 5.00 p.m. IST; iii. the remote e-voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently;
iv. the date for determining the eligibility to vote through remote e-voting and or through

e-voting system during the 32nd AGM is Wednesday, 21st September 2022; v. any person, who becomes a Member of the Company after sending the Notice of the 32nd AGM by email and holding shares as on date of determination, as stated above. may obtain the login ID and password by sending a request at https://www.evotingindia.com/ However, if a person is already registered with NSDL

/CDSL for remote e-voting then existing user ID and password can be used for casting vote; vi. the Members who have cast their vote by remote e-voting prior to the 32nd AGM may participate in the 32nd AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast

their vote again through the e-voting system during the 32nd AGM; vii. the Members participating in the 32nd AGM and who have not cast their vote by remote e-voting, shall be entitled to cast their vote through e-voting system during in case of any queries you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-

voting user manual for Shareholders available at the Downloads section of https://www.evotingindia.com/ If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542). . The Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed

from Saturday, 17th September, 2022 to Monday, 26th September 2022 for the purpose of AGM. For Mitshi India Limited

Date: 01st September, 2022

Kumar V. Shah

Chairman and Managing Director DIN: 01451912

नोंद. कार्यालय: टॉवर ३, विंग बी, कोहिनूर सिटी मॉल, कोहिनूर सिटी, किरोल रोड,

कुर्ला (प), मुंबई-४०० ०७०



ई-लिलाव - १५ दिवसीय सांविधानिक विक्री सूचना सिक्युरिटाबड्रोशन अँण्ड रिकन्स्ट्रक्शन आँफ फायनान्शिअल अँसेटस् अँण्ड एन्फोर्समेंट आँफ सिक्युरिटी इंटरेस्ट अँक्ट, २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ अंतर्गत ई लिलावाद्वारे विक्री.

सर्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील नमूद मिळकत ही जोडलेल्या कोष्टकात नमूद रक्कम थकीत कर्जाच्या **यसुलीकरिता '**'र आहे जेथे आहे तत्त्वाने आणि जे आहे जसे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहे. सदर मिळकत ही त्यांनी घेतलेल्या कर्जाकरिता मे. एडलवैस हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडे श्री. अ**ब्दल रझाक छप्ना, श्री. सलमान रझाक छप्ना आणि श्री. उस्मान रझाक छप्ना** यांनी गहाण ठेवली आहे. तारण धनकोंकडे खालील नमद तारण मत्तेचा सांकेतिक कब्जा आहे

तारण मत्तेचे वर्णन	वसुलीची रक्कम	राखीव किंमत आणि	लिलावाची तारीख	निरिक्षणाची	
		इअर	आणि वेळ	तारीख आणि वेळ	
मुंबई आणि उपनगर जिल्ह्याच्या नोंदणीकृत जिल्ह्यामधील जिमन महसूल गाव बांदिवली	०१.०९.२०२२ रोजीसप्रमाणे	ह. २,५०,००,०००/-	२१-०९-२०२२	१३-०९-२०२२	
तालुका अंधेरी मधील सीटीएस क्र. २२०/८ धारक सर्व्हे क्र. ७ हिस्सा क्र. १ भाग सर्व्हे	रु. ७६,८१,९६१.९५/-	(रुपये दोन कोटी पन्नास	रोजी स. ११ ते दु.	स. ११.०० ते	
क्र. ७ हिस्सा क्र. ३३ भाग येथील इमारत भाग तळ + भाग स्टिल्ट + २३ वरील मजले			१२ दरम्यान (५	दु. ३.००	
असलेल्या मोजमापित अंदाजे १३०० चौ. फू. टेरेस सह मोजमापित अंदाजे ९१५ चौ. फू.			मिनिटांच्या अमर्याद	दरम्यान	
चटई क्षेत्र, फ्लॅट धारक क्र. १०२, १ला मजला, आयेश टॉवर को-ऑप. हाऊ. सोसायटी			आपोआप		
लि., टेलिफोन एक्सचेंज जवळ, एस व्ही रोड, जोगेश्वरी-पश्चिम, मुंबई-४००१०२ चे ते		(रुपये पंचवीस लाख	विस्तारासह)		
सर्व भाग आणि विभाग. सदर फ्लॅट खालीलप्रमाणे सीमाबद्ध आहे - उत्तर : अंतर्गत रस्ता,	व्याज + कायदेशीर खर्च	मात्र)			
दक्षिण : एमटीएनएल कार्यालय, पूर्व : युनायटेड टॉवर, पश्चिम : एस व्ही रोड.					

टीप :- १) लिलाव विक्री वेबसाईट https://sarfaesi.auctiontiger.net मार्फत ऑनलाईन करण्यात येईल आणि फक्त तेच बोलीदार ज्यांनी वैध ईमेल, ओळखीचा पुरावा आणि छायाचित्र पुरावा, पॅन कार्ड धारण केलेले आहे आणि डिमांड ड्राफ्ट/एनईएफटी/आरटीजीएस मार्फत इअरचा रितसर भरणा केलेला आहे ते सदर ''ऑनलाईन ई-लिलावामध्ये'' सहभार्ग होण्यासाठी पात्र राहतील.

इच्छक बोलीटारांनी लाभकारी नाव: एडलवैस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

३) बँक: स्टेट बँक ऑफ इंडिया, खाते क्र. ६५२२६८४५१९९, सरफैसी-लिलाव, एडलवैस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, आयएफएससी कोड: SBIN0001593 मध्ये डिमांड डाफ्ट/एनईएफटी/आरटीजीएस द्वारे त्यांची इअर साटर करणे आवश्यक आहे

४) इअरसह ऑनलाईन अर्ज बोली प्रपत्र सादर करण्याची अंतिम तारीख आहे २०-०९-२०२२

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तींकरिता कृपया वेबसाईट https://sarfaesi.auctiontiger.net ला भेट द्या किंवा श्री. प्रकाश चौधरी यांना फोन +९१-६३५१८९६६४३/०७९६१२००५८४ वर संपर्क करावा, हेल्पलाईन ईमेल आयडी: Support@auctiontiger.net.

मोबाईल क्र. ९७६८७४६६२४/९१६७०२६८१६ दिनांक : ०२.०९.२०२२

सही/- प्राधिकृत अधिकार्र एडलवैस हाऊसिंग फायनान्म लिमिटेड करित



कृत कार्यालय : ९ वा मजला, अंतरिक्ष भवन, २२, के.जी. मार्ग, नवी दिल्ली-१९०००१, दूरध्वनी : ०११-२३३५७१७१, २३३५७१७२, २३७०५४१४, संकेतस्थळ : www.pnbhousing.com

विरार शाखा पत्ता: ३०२, तिसरा मजला, रिद्धी आर्केड, वाय के नगर, एनएक्स-॥ लॅण्डमार्क, १०० फूट, नारं

कल्याण शाखा पत्ता : शेलार पार्क, बिल्डिंग क्र. ५, ऑफिस क्र. १, तिसरा मजला, स्वामी तिर्थ, खडकपाडा सर्कल, कल्याण पश्चिम, महाराष्ट्र ४२१३०१, ईमेल : kalyan@pnbhousing.com बोरिवली शाखा पत्ता : २०३ आणि २०४-ए, दसरा मजला, वेस्टर्न एज्ड- I, डब्ल्यु ई हायवेजवळ, मागाठाणे-बोरिवली (प्), मुंबई, महाराष्ट्र-४०००६६, ईमेल : borivali@pnbhousing.com बोईसर शाखा पत्ता : २बी, द्सरा मजला, अमेय पार्क, नवापूर रोड, बोईसर पश्चिम, महाराष्ट्र ४०१५०१, ईमेल : boisar@pnbhousing.com ठाणे शाखा पत्ता: १ला मजला, पुष्पमंगल कॉम्प्लेक्स (बिल्डिंग क्र. १), बँक ऑफ बडोदा वर, बाबुभाई पेट्रोल पंप जवळ, जुना आग्रा रोड, ठाणे पश्चिम ४००६०१, ईमेल: thane@pnbhousing.com मुंबई शाखा पत्ता: कार्यालय क्र.२ व ३, तळ मजला, बाबा हाऊस, प्लॉट क्र.८६, बी.एल.बजाज रोड, डब्ल्युएचई मेट्रो स्टेशन जवळ, अंधेरी(पूर्व), मुंबई ४०००१३ ईमेल : mumbai@pnbhousing.com नवी मुंबई शाखा पत्ता: ५वा मजला, फ्लॅट क्र. ५०८-५०९, पेसिंपोलिस इमारत, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई ४००७०३, ईमेल : navimumbai@pnbhousing.com बाटकोपर शाखा पत्ता: २०१, दसरा मजला, सिल्व्हर पॉईंट, एलबीएस मार्ग, पाईपलाईन्स समोर, घाटकोपर (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००८६, ईमेल : ghatkopar@pnbhousing.com

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२, चे चॅप्टर ॥। च्या कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा नियम ३(१) अन्वये सूचना, तारखेनुसार सुधारणा

आम्ही, पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि. (यानंतर 'पीएनबीएचएफएल' असा उल्लेख) सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर 'ऑक्ट' असा उल्लेख) च्या चॅप्टर III च्या कलम १३(२) अन्वये आमची विरार शाखेद्रारे कार्यालय येथे स्थित ३०२, तिसर नजला, रिद्धी आर्केड, वाय के नगर, एनएक्स-॥ लॅण्डमार्क, १०० फूट, नारंगी बायपास रोड, बालाजी हॉटेल वर, विरार पश्चिम, महाराष्ट्र – ४०१३०३ आणि आमच कल्याण शाखेद्वारे सुद्धा कार्यालय येथे स्थित शेलार पार्क, बिल्डिंग क्र. ५, ऑफिस क्र. १, तिसरा मजला, स्वामी तिर्थ, खडकपाडा सर्कल, कल्याण पश्चिम, महारा ४२१३०१ आणि आमच्या बोरिवली शाखेद्वारे सुद्धा कार्यालय येथे स्थित २०३ आणि २०४-ए, दुसरा मजला, वेस्टर्न एज्ड-।, डब्ल्यु ई हायवेजवळ, मागाठाणे-बोरिवर्ल (पू), मुंबई, महाराष्ट्र-४०००६६ आणि आमच्या बोईसर शाखेद्वारे सुद्धा कार्यालय येथे स्थित २वी, दुसरा मजला, अमेय पार्क, नवापूर रोड, बोईसर पश्चिम, महाराष्ट्र ४०१५०१ र अपि आपन्या ठाणे शाखेदारे सुद्धा कार्यालय येथे स्थित रेला मजला. पुष्पमंगल कॉम्प्लेक्स (बिल्डिंग क्र. १), बैंक ऑफ बडोदा वर, बाबुभाई पेट्रोल पंप जवळ, जुन आग्रा रोड, ठाणे पश्चिम ४००६०१ आणि आमच्या मुंबई शाखेद्वारे सुद्धा कार्यालय येथे स्थित कार्यालय क्र.२ व ३, तळ मजला, बाबा हाऊस, प्लॉट क्र.८६, बी.एल.बजाज रोड, डब्ल्युएचई मेट्रो स्टेशन जवळ, अंधेरी(पूर्व), मुंबई ४०००९३ आणि आमच्या नवी मुंबई शाखेद्वारे सुद्धा कार्यालय येथे स्थित ५वा मजला, फ्लॅट क्र. ५०८–५०९ वेर्सिपोलिस इमारत, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई ४००७०३ आणि आमच्या घाटकोपर शाखेद्वारे सुद्धा २०१, दसरा मजला, सिल्व्हर पॉईट, एलबीएस मार्ग, पाईपलाईन समोर, घाटकोपर (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००८६ मागणी सूचना निर्गमित केली आहे. सदर मागणी सूचना तुन्ही सर्व खालील कर्जदार/सह कर्जदार/हमीदार यांना आमच्य प्राधिकृत अधिका-यामार्फत निर्गमित करण्यात आली आहे. तुमचे खाते हप्ते/व्याजाच्या थकबाकीचे प्रदान न केल्यामुळे रिझर्व्ह बैंक ऑफ इंडिया/नॅशनल हाऊसिंग बैंक यांच्या निर्देशानुसा नॉन परफॉर्मिंग असेटस् म्हणून वर्गाकृत करण्यात आले आहे. मुइलचे हमे, व्याज इ. चे तुम्ही कबूल केल्याप्रमाणे प्रदान करण्यात तुम्ही कस्र्यार ठरले आहात. थकीत रक्कम खाली नमूद करण्यात आली आहे. पुढे आम्हाला सकारण असे वाटते की, तुम्ही मागणी सूचनेच्या सेवेस टाळाटाळ करीत आहात आणि त्यामुळे मागणी सूचनेची सदर प्रसिच्दी, जी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वयेसध्दा आवश्यक आहे. तुम्हाला तारखेपर्यंत व्याज आणि प्रभारासह वरील सदर रक्कम सदर मागणी सूचनेच्या प्रसिध्दी तारखेपासून ६० दिवसांत पीएनबीएचएफएलला चुकर्त करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे. कसरवार ठरल्यास पीएनबीएचएफएल कर्जदार आणि हमीदारांच्या तारण मत्तांचा कब्जा घेण्यासह तारण मत्तांच्या कोणत्याही एक किंवा अधिः

तमचे लक्ष मिक्यरिरायदोशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनाजियल ॲमेर्स ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ मिक्यरिरी इंट्रोस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तर्गतीक धण्यात येत आहे. ज्या अन्वये तुम्ही जाहीर लिलावाद्वारे, जनतेकडून दरपत्रक निविदा मागवून किंवा खाजगीरित्या तारण मत्तेच्या विक्रीकरिता सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपर्यंत पीएनबीएचएफलद्वारे उपार्जित सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्चासह एकत्रित संपूर्ण थकबाकी रक्कम प्रदान करू शकता. कृपया नोंद घ्यावी की. जाहीर लिलावाद्वारे, जनतेकडून दरपत्रक, प्रस्ताव मागवुन किंवा खाजगीरित्या ताराणसत्तेच्या विक्रीकारिता सूचनेच्या श्रकाशनापूर्वी पीएनबी एचएफएलद्वारे उपार्वित परिजय, प्रभार आणि खर्चासह एकत्रित संपूर्ण थकवाकी रक्षम चुकती केल नाहीत तर तुम्ही त्यानंतर ताराण मत्तेच्या विमोचनासाठी हक्कदार राहणार नाही. पुढे, तुम्हाला वरील सदर ताराण मत्ता विक्री, भाडेपट्ट्याच्या मागाने किंवा कोणत्याही अन्य मागाने

हस्तांतर करण्यापासून सदर ॲक्टच्या कलम १३(१३) अन्वये प्रतिबंध करण्यात येत आहे. अ. कर्ज खाते क्र. कर्जदार आणि सह-कर्जदाराचे हमीदाराचे

आ. क्र.	कज खात क्र.	कजदार आणि सह-कजदाराच नाव/पत्ता	हमादाराच नाव व	गहाण ामळकत	मागणा सूचनेची	मागणा सूचनच्या तारखेरोजीस
۹.	एचओयु/	विनोद राम आणि सरस्वती देवी आणि	पत्ता प्र.ना	२०२ २ बिल्लिंग स २ विज्ञासम	तारीख १६.०८.२०२२	थकबाकी रक्कम
۲.	एचआयु/ बीओएसआर/	समशेर दिवाणी राम बी २०४, दिव्य ज्योती	уп	२०२, २, बिल्डिंग क्र. २, दिव्याजल, स.क्र. १८, हि.क्र. ४, गाव पितांबरी	14.08.7077	रु. १७,५७,११४.९ (रुपये सतरा लाख सत्तावन्न
	\$089\0898C3	बिल्डिंग सी येथे पोस्ट, पाम पाम नाका पाम,		पालघर पाम रोड, नवपुरी रोड समोर,		हजार एकशे चौदा आणि
	शा. का. बोईसर	ता. आणि जि. पालघर ता. आणि जिल्हा पालघर, मुंबई, महाराष्ट्र ४०१५०१		बोईसर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र- ४०१५०१.		पैसे नव्वद मात्र) १६/०८/२०२२ रोजीस
۶.	एनएचएल/	मोढवाडिया राजू बाळूभाई आणि	प्र.ना	फ्लॅट क्र. ए१०२, १ला मजला, रूची	१७.०८.२०२२	₹.
	बीआरव्हीएल/ ०१२०/७७३७७६,	बाळूभाई मोढवाडिया आणि दिप्ती मोढवाडिया आणि लखीबेन		सीएचएसएल., देविदास लेन, रघुनाथ टॉवर मागे, बोरिवली पश्चिम, मुंबई,		२,७६,७८,४२६.९४/- (रुपये दोन कोटी शहात्तर
	एनएचएल/	मोढवाडिया आणि विनोद मोढवाडिया,		महाराष्ट्र-४०००९२.		लाख अङ्ग्याहत्तर हजार
	बीआरव्हीएल/ ०९२०/८१७२१७	१३, नवयुग इंडस्ट्रियल परिसर सीएचएसएल, ए.के. रोड लगत, वजीर ग्लास लेन, अंधेरी				चारशे सब्बीस आणि पैसे चौऱ्याण्णव मात्र)
	शा. का. बोरिवली	पूर्व, मुंबई, (एमएच) ४०००५९				१७/०८/२०२२ रोजीस
₹.	एचओयु/ बीओएसआर/	संतोष राजकुमार यादव आणि इंद् दोधनाथ यादव, राज सेवा सोसायटी	प्र.ना	४०१, ४, विंग सी, वृंदावन सिटी, स.क्र.	१७.०८.२०२२	रु. १०,२६,२३६.३९ (रुपये दहा लाख सव्वीस
	०११९/६३९९२८	विट्ट भट्ट मुलुंड लिंक रोड, ओबेरॉय मॉल		२८ ३, १, ३०, ३, येथे गाव कुरगाव, ता. पालघर, पालघर, बोईसर तारापुर रोड		हजार दोनशे छत्तीस आणि
	शा. का. बोईसर	जवळ राजीव नगर, गोरेगाव पूर्व, मुंबई , महाराष्ट्र ४०००६३, भारत		समोर, बोईसर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र- ४०१५०१.		पैसे एकोणचाळीस मात्र) १७/०८/२०२२ रोजीस
٧.	एचओयु/	योगिता कौशल आणि	प्र.ना	१०३, १, बिल्डिंग क्र. १, टाईप ए२-ए,	१७.०८.२०२२	रु, २०,६२,१०७.८१
	बीओएसआर/ ०१२०/७७४०९०	सुशील सिंग कौशल बी४०८, ब्राइट हायस्कूल समोर, उषा नगर,		इस्पित नवोदय, इस्पित नवोदय चे लेआऊट,		(रुपये वीस लाख बासष्ट हजार एकशे सात आणि
	शा. का. बोईसर	व्हिलेज रोड, भांडुप पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र		गटक्र. ९९५, जवाहर नवोदय विद्यालय मार्ग, जुना सातपती रोड लगत, गाव शिरगाव		पैसे एक्याऐंशी मात्र)
		-80008		पालघर, जवाहर नवोदय विद्यालय जवळ, ठाणे, एम.एच४०१४०४.		१७/०८/२०२२ रोजीस
٧.	एचओयु/	राहुल भोलेनाथ गुप्ता आणि	प्र.ना	फ्लॅट क्र. ७०६, ७वा मजला, ए विंग,	१७.०८.२०२२	रु. २६,९३,९०१.६१
	जीएचकेपी/ ०८२०/८०७०१६	आरती राहुल गुप्ता आणि भोलेनाथ बी गुप्ता आणि रोहित गुप्ता,		शिवनेरी ए सीएचएसएल., संघर्ष नगर, गाव चांदिवली एल वॉर्ड, अंधेरी पूर्व,		(रुपये सव्वीस लाख त्र्याण्णव हजार नऊशे एक आणि
	शा. का.	ए २, एम बारिया हाऊस, मनवेल पाडा, विरार		मुंबई, महाराष्ट्र-४०००९३.		पैसे एकसष्ट मात्र)
	घाटकोपर	पूर्व, वसई, पालघर, रायगड (एमएच), महाराष्ट्र -४०१३०५, भारत				१७/०८/२०२२ रोजीस
ξ.	एचओयु/	विजय रामचंद्र कदम आणि	प्र.ना	४०१.०, ४.०, विंग डी, पाठक रेसिडेन्सी,	१७.०८.२०२२	रु. २७,३२,४१८.०६
	केएलएन/ ०८२०/८१०९५१	सुप्रिया विजय कदम, फ्लॅट क्र. ०२, फ्लॅट क्र. ०२, बी विंग, सदगुरु		जिमन धारक सर्व्हें क्र. ८२, गाव शिरगाव येथे वसलेली, असलेली आणि स्थित,		(रुपये सत्तावीस लाख बत्तीस हजार चारशे अठरा आणि
	शा. का. कल्याण	अपार्टमेंट, स्वानंद हॉस्पिटलजवळ, शिरगाव,		कुळगाव बदलापुर महानगरपालिका, मॅरेथॉन		पैसे सहा मात्र)
७.	एचओयु/	बदलापूर पूर्व, ठाणे, महाराष्ट्र -४२१ ५०३ रत्नाकर बरडा आणि ऋतुपूर्णा बरडा,	प्र.ना	नगरी, ठाणे, महाराष्ट्र-४२१५०३. २०६.०, २.०, एलव्हीव्हाय, लबधी	१७.०८.२०२२	१७/०८/२०२२ रोजीस रु. १८,१६,००१.०२
•	केएलएन/	४०८, ४था मजला, जय गणेश ॲपार्टमेंट,		गार्डन्स, रेसिडेन्शियल एन.ए. आणि		(रुपये अठरा लाख सोळा
	११२०/८३०८२९ शा. का. कल्याण	मुंब्रा देवी कॉलनी, दिवा पूर्व, ठाणे, महाराष्ट्र -४००६१२		बिल्डिंग (गृप हाऊसिंग) जिमन, गाव दिहवली तर्फ वरेडी, ता. कर्जत, जि.		हजार एक आणि पैसे दोन मात्र)
				आरए., स.क्र. ६८, हि.क्र. ३ए आणि स.क्र. ६७, हि.क्र. १बी, १सी, १डी,		१७/०८/२०२२ रोजीस
				कर्जत, महाराष्ट्र-४१०१०१.		
८.	एचओयु/	प्रसाद प्रताप चांदे आणि अनिता श्रीराम घाग गणराई कॉम्प्लेक्स,	प्र.ना	फ्लॅट क्र. १०३, १ला मजला, प्लॉट क्र.	१७.०८.२०२२	रु. ३४,०१,६९९.२० (रुपये चौतीस लाख एक
	एनएव्ही / १०१६ / ३२५१३२	खोली क्र. डी-००३, पी आणि टी कॉलनी,		२४, सेक्टर ४, अमृत दर्शन, कारंजाडे, पनवेल, महाराष्ट्र-४१०२०६.		हजार सहाशे नव्याण्णव
	शा. का. नवी मुंबई	डोंबिवली पूर्व, ठाणे, महाराष्ट्र -४२१ २०३				आणि पैसे वीस मात्र) १७/०८/२०२२ रोजीस
۲.	एचओयु/टीएचए/	महेश बिरेंद्रनाथ नायक आणि	प्र.ना	१०७.०, १, विंग ए, सुर्या गॅलेक्सी,	१७.०८.२०२२	रु. १६,९०,४२९.६६
	०११८/४८२७४१ शा. का. ठाणे	सोमवती नायक, सुभाष नगर, पंजाबी कॉलनी ए, चर्च समोर,		रेसिडेन्शियल बिल्डिंग, जिमन धारक स.क्र. ३८/१, ३८/२, गाव धामोठे, ता. कर्जत,		(रुपये सोळा लाख नव्वद हजार चारशे एकोणतीस
	,	उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र -४२१ ००२		जि. रायगड, स्वागत गाव कॉम्प्लेक्स		आणि पैसे सहासष्ट मात्र)
१०.	एचओयु/टीएचए/	महेंद्र कोंडाजी रोकडे आणि	प्र.ना	समोर, कर्जत, महाराष्ट्र-४१०२०१ ११०६.०, ११.०, कासा प्रिमिया विंग जे,	१७.०८.२०२२	१७/०८/२०२२ रोजीस रु. ४४,८१,१२३.६३
,	०७१८/५५५८७३	चित्रा महेंद्र रोकडे,	2	लेक शोर ग्रीन (दी राईज) पलावा २, गाव		(रुपये चव्वेचाळीस लाख
	शा. का. ठाणे	फ्लॅट क्र. ४०९, १, जेपी सोसायटी, शंकर मंदिर, निकम चाळजवळ, मुंबई, महाराष्ट्र –		खोनी आणि अंतेर्ली तालुका कल्याण, जिल्हा-ठाणे, जि. ठाणे, महाराष्ट्र,		एक्याऐंशी हजार एकशे तेवीस आणि पैसे त्रेसष्ट मात्र)
	\ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \	800 6 8 5		भारत-४२१२०१.		१७/०८/२०२२ रोजीस
११.	एचओयु/ व्हीआरआर/	वीरेंद्र मंगला राय आणि सरोज वीरेंद्र राय,	प्र.ना	६०४, ६, बिल्डिंग क्र. ३, टाईप के१०, विग डी, गार्डन एव्हेन्यु, के३ आणि के४,	१७.०८.२०२२	रु. ४९,१६,६५७.८९ (रुपये एकोणपन्नास लाख
	०१२०/७६८६३९ शा. का. विरार	आरएनबी ००१, मॅकविन हाईट, परमात्मा पार्क जवळ, चंदनसार विरार, मुंबई,		स.क्र. ५, ५बी, गाव डोंगरे, विरार पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र, भारत-		सोळा हजार सहाशे सत्तावन्न आणि पैसे एकोणनव्वद मात्र)
	***************************************	महाराष्ट्र ४०१३०३, भारत		४०१२०२.		१७/०८/२०२२ रोजीस
१२.	एचओयु/ व्हीआरआर/	दत्ताराम धर्मा खाडे आणि दर्शना दत्ताराम खाडे, आर५, जोसेफ चाळ,	प्र.ना	सी/४०३, बिल्डिंग क्र. ३, नेस्ट लोटस बिल्डिंग, पारसनाथ नगरी, उमरोली रेल्वे	१७.०८.२०२२	रु. ११,३२,९१६.०४ (रुपये अकरा लाख बत्तीस
	०३१९/६६४४९५	न्यू छगला मार्ग, सिग्रेट फॅक्टरी जवळ,		स्टेशन जवळ, उमरोली पूर्व, ठाणे ,		हजार नऊशे सोळा आणि
	शा. का. विरार	भामनवडी हिल, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र -४०००९९, भारत		महाराष्ट्र-४०१४०४.		पैसे चार मात्र) १७/०८/२०२२ रोजीस
१३.	एनएचएल/	वैभव शैलेश रावल आणि	प्र.ना	कार्यालय क्र. १ आणि २, ए आणि डी	१७.०८.२०२२	रु. १,८२,१२,३५४.२०
	व्हीआरआर/ ०८१९/७३८२७९	हर्षा शैलेशभाई रावल आणि शैलेश केशव रावल, ३०२, ए, विनायक, गोकुळ		विंग, २रा मजला, मंगलम अपार्टमेंट, मंगलम सीएचएसएल., बोईसर पश्चिम,		(रुपये एक कोटी ब्याऐंशी लाख बारा हजार तीनशे
	शा. का. विरार	टाऊनशिप, आगाशी रोड, विरार पश्चिम,		ठाणे, महाराष्ट्र, भारत ४०१२०३.		चोपन्न आणि पैसे वीस मात्र)
१४.	एचओयु/एमयुएम/	ठाणे, महाराष्ट्र -४००६०१, भारत रणजीत राजदेव सिंग आणि	प्र.ना	फ्लॅट क्र. ५०५, ५वा मजला, स्पेक्टरा बी,	१७.०८.२०२२	१७/०८/२०२२ रोजीस रु. ४०,८९,६१९.८९
	०३१९/६६६१४५	चंद्रकलस रणजित सिंग,		कासा बेला गोल्ड, डोंबिवली पूर्व, ठाणे ,		(रुपये चाळीस लाख
	आणि एचओयु/ एमयुएम/	५०५, बी विंग स्पेक्ट्रा, कासा बेला गोल्ड, कल्याण शिल फाटा रोड, कल्याण पूर्व,		महाराष्ट्र-४२१२०१.		एकोणनव्वद हजार सहाशे एकोणीस आणि पैसे
	१२१८/६१५१०५ आणि एनएचएल/	मुंबई, महाराष्ट्र -४२१ २०४, भारत				एकोणनव्वद मात्र) १७/०८/२०२२ रोजीस
	एमयुएम/					30/00/101111111111111111111111111111111
	०११९/६३२७८१ शा. का. मुंबई					
१५.	एचओयु/एमयुएम/	सुदर्शन सोमाणी आणि स्वाती बिर्ला,	प्र.ना	२००३, २०, टॉवर ८, अनंत्य, सीटीएस	१७.०८.२०२२	रु. ४५,४७,११३.५१
	०५१६/२९०२२७ आणि एचओयु/	५०३, ५वा मजला, अग्रवाल ट्रिनिटी टॉवर, ध्रुव पार्क (ॲपा.) सीएचएस लि., मार्वे रोड		क्र. २०० (भाग), गाव वाढवली, ता. कुर्ला, चेंबुर, मुंबई-४०००७४, अशोक		(रुपये पंचेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार एकशे तेरा
	एमयुएम/	मालाड पश्चिम, डी-मॉन्टे लेन ऑर्लेम,		नगर जवळ, मुंबई, महाराष्ट्र-४०००७४.		आणि पैसे एकावन्न मात्र)
	०५१६/२९०२३५ शा. का. मुंबई	मुंबई, महाराष्ट्र -४०००६४				१७/०८/२०२२ रोजीस
१६.	एचओयु/टीएचए/ ०३१९/६७२७८०	स्टॅंडर्ड ट्रॉन्सपोर्ट कॉर्पोरेशन आणि प्रिया रचित पारीख आणि सुषमा विजय	प्र.ना	१००१, १०, विंग बी, सिलेस्टिया स्पेसेस- विंग ए आणि बी, सीएस क्र. १६३, परेल	१७.०८.२०२२	रु. ४,९९,९३,८७२.८४ (रुपये चार कोटी नव्याण्णव
	आणि एचओयु/	लखोटिया आणि विजय लखोटिया		शिवडी विभाग, टी.जे. रोड, अशोक गार्डन		लाख त्र्याण्णव हजार
	टीएचए/ ०४१९/६७८१७५	आणि विक्रम लखोटिया, २८, सोलापूर स्ट्रीट, दाना बंदर, मुंबई,		बाजुला, शिवडी, मुंबई, महाराष्ट्र - ४०००१५.		आठशे बहात्तर आणि पैसे चौऱ्याऐंशी मात्र)
	शा. का. ठाणे	महाराष्ट्र -४००००९, भारत				१७/०८/२०२२ रोजीस
१७.	एचओयु/ पीआरडीव्ही/	सागर अशोक चव्हाण, आकाश अशोक चव्हाण आणि केतकी सागर चव्हाण,	प्र.ना	ऑर्किंड विंग एच, १०, १०१६.०, पलावा ऑर्किंड विंग ए ते ओ, सर्व्हें क्र. १३९,	२०.०१.२०२२	रु. २९,२८,२०९.४५/ - (रुपये एकोणतीस लाख
	०६१९/७१६०८०	०९/३३, घाटकोपर काजरोलकर सीएचएस		हिस्सा क्र. २ए आणि २बी, स.क्र. २७,		अञ्चावीस हजार दोनशे नऊ
	शा. का. ठाणे	लि., बर्वे नगर, घाटकोपर पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-४०००८४		हिस्सा क्र. ए, बी आणि सी, गाव खोनी, ठाणे, महाराष्ट्र-४२१२०४.		आणि पैसे पंचेचाळीस मात्र) २०.०१.२०२२ रोजीस
१८.	एचओयु/	विनोद राम, सरस्वती देवी आणि	प्र.ना	बिल्डिंग क्र. २, २, २०२, दिव्याजल,	१६.०८.२०२२	रु. १७,५७,११४.९
	बीओएसआर/ १०१९/७४९४८३	समशेर दिवाणी राम, बी २०४, दिव्य ज्योती बिल्डिंग सी येथे		स.क्र. १८, हि.क्र. ४, गाव पामटेंभी पालघर, पाम रोड, नवपुरी रोड समोर,		(रुपये सतरा लाख सत्तावन्न हजार एकशे चौदा आणि
	शा. का. बोईसर	पोस्ट, पम पम नाका पम, ता. आणि जि. पालघर ता. आणि जिल्हा पालघर, मुंबई,		बोईसर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र- ४०१५०१.		पैसे नव्वद मात्र) १६.०८.२०२२ रोजीस
		महाराष्ट्र-४०१५०१		001401.		, ५.०८. र० र र राजाल
ठित	त्या • विगर कल्या	. बोरिवली. बोर्डसर, ठाणे. मंबर्ड, नवी मंबर	र्द घाटकोण		सारि	कत अधिकारी

ठेकाण : विरार, कल्याण, बोरिवली, बोईसर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, घाटकोपर

रेमी एडेलस्टाल ट्युब्युलर्स लिमिटेड

फोन क्र. ०२२-४०५८९८८८, फॅक्स क्र. ०२२-२६८५२३३५

(सीआयएन) : एल२८९२०एमएच१९७०पीएलसी०१७४६ नोंदणीकृत कार्यालय : प्लॉट क्र. ११, कामा इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेगाव (पूर्व) मंबई-४०००६३

याद्वारे **सूचना** देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची **५१ वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही एजीएमच्या सूचनेत नमुद केलेले कामकाज करण्यासाठी एमसीए सर्क्युलर दिनांक ५ मे २०२० सहवाचत सर्क्युलर दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२० आणि १३ जानेवारी. २०२१ आणि सेबी सर्क्युलर दिनांक १२ मे, २०२० (एकत्रित ''संबंधित सर्क्युलर'' असा उल्लेख) अनुसार व्हीडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडीओ व्हिज्यअल मिन्स (ओएव्हिएम) मार्फत **बधवार, दिनांक २८ सप्टेंबर, २०२२** रोजी स. ११.३० वा. (भाप्रवे) घेण्यात येणार आहे. संबंधित सर्क्युलर अनुसार ५१ व्या एजीमएची

सूचना, वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल कंपनी/डिपॉझिटरी पार्टीसिपंटस्कडे ई-मेल पत्ते नोंदविलेले आहेत त्या सभासदांना इलेक्टॉनिक माध्यमाने पाठविण्यात आला आहे आणि तो कंपनीची वेबसाईट www.remigroup.com, एनएसडीएलची वेबसाईट www.evoting.nsdl.com आणि स्टॉक एक्स्चेजची वेबसाईट www.bseindia.com वर सुध्दा उपलब्ध आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १०८ सहवाचता सुधारणेनुसार कंपनीज (मॅनेजमेट ॲण्ड ॲडमिनिस्टेशन) रूल्स २०१४ चे नियम २० आणि सिक्यरिटीज ॲण्ड एक्स्चेज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वारयमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ४४ अनुसार कंपनीने सूचनेमध्ये नमुद् सर्व ठरावांवर नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज् लिमिटेड (एनएसडीएल) ने पुरविलेल्या एजीएमच्या ठिकाणाच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहुन इलेक्ट्रॉनिक ई-मतदान सुविधा (''दूरस्थ ई-मतदान'') प्रविली आहे. ई-मतदानाची सुविधा एजीएमच्या दरम्यान सुध्दा उपलब्ध होईले आणि (व्हीसी)/(ओएव्हिएम) मार्फत सभेला हजर राहणाऱ्या सभासदांना ज्यांनी दूरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान केलेले नसेल त्यांना ई-मतदानामार्फत एजीएमच्या दरम्यान त्यांचे मतदान करणे शक्य होईल सभासद दरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचा/तिचा ई-मतदानाचा हक्क वापरल्यानंतरही एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात परंतु एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. सभासदांना एनएसडीएल द्वारे परविलेल्या व्हीसी/ओएव्हिएम मार्फत एजीएमला हजर राहणाऱ्या सभासदांना एजीएमच्या सुचनेत नमुद केलेल्या माहितीचा अवलंब करण्याची विनंती करण्यात येत आहे. दरस्थ ई-मतदनाच

१) दरस्थ ई-मतदान सुरू होण्याची तारीख आणि वेळ : २३.०९.२०२२ रोजी (स. ९.०० वा. भाप्रवे) २) दूरस्थ ई-मतदान समाप्त होण्याची तारीख आणि वेळ : २७.०९.२०२२ (सायं. ५.०० वा. भाप्रवे) ३) दरस्थ ई-मतदानाला २७.०९.२०२२ सायं.५.०० वा.भाप्रवे नंतर परवानगी देण्यात येणार नाही.

४) सभासदांचे मतदानाचे हक्क हे कट ऑफ तारीख म्हणजेच २१ सप्टेंबर २०२२ रोजी कंपनीच्या भरण झालेल्या समभाग भांडवलामधील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात राहतील. ज्या व्यक्तींची नावे कट ऑफ तारीख म्हणजेच २१ सप्टेंबर, २०२२ रोजी डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टर, किंवा सभासद रजिस्टर मध्ये नोंदविलेली असतील तेच फक्त दरस्थ ई-मतदानाची सविधा घेण्यासाठी/एजीएम दरम्यान मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील.

 कोणाही व्यक्ती ज्यांनी सचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत व सभासद बनले आहेत आणि कट ऑफ तारखेस शेअर्स धारण केलेले आहेत ते सभासद evoting@nsdl.com येथे किंवा invester@bigshareonline.com येथे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) यांचेकडे विनंती पाठवून युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात.

६) प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केलेले सभासद कंपनीकडे नोंदणीकृत फोलिओ नंबरचा अवलंब करून ईव्हीईएन नंबर दारे मतदान करू शकतात (उदाहरणार्थ फोलिओ नंबर ००१*** असेल आणि ईव्हीईएन १०१४५६ असेल तर युजर आयडी १०१४५६००१*** राहील.)

इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाशी संबंधित कोणतीही चौकशी/माहितीसाठी एनएसडीएलची वेबसाईट म्हणजेच www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध भागधारकांसाठी असलेल्या ई-मतदान युजर मॅन्युअलचा संदर्भ घेवू शकतात. सभासद पदसिध्द ई-मेल आयडी evoting@nsdl.co.in एनएसडीएलला सुद्धा संपर्क करू शकतात किंवा एनएसडीएल चे श्री अमित विशाल यांना mitv@nsdl.co.in, फोन क्र. ०२२-२४९९४३६० किंवा टोल फ्री क्रमांक १८००-२२२-९९० वर संपर्क करू शकतात.

पढ़े कंपनी अधिनियम २०१३ चे कलम ९१ आणि कंपनीज (मॅनेजमेट ऑग्ड ऑडमिनिस्टेशन) रूल्म २०१४ च्या नियम १० अनुसार सध्दा सचना देण्यात येते की. कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पस्तके ही एजीएमच्या हेतुकरिता **बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२ ते बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२** (दोन्ही दिवस मिळून) पर्यंत बंद राहतील.

कपया तमच्या ईमेल आयडी (प्रत्यक्ष स्वरूपात श्रेअर्स धारण केले असल्यास) rmi_igrd@remigroup.com येथे फोलिओ क्र., भागधारकाचे नाव, शेअर प्रमाणपत्राची (मागील आणि पुढील स्कॅन्ड प्रत), पॅन (पॅन कार्डची स्वसाक्षांकीत प्रत) आधार (आधार कार्डची स्वसाक्षांकित प्रत) गठवून आणि (**डिमॅट स्वरूपात शेअर धारण केलेले असल्यास**) rmi_igrd@remigroup.com येथे डीपी आयडी-क्लाइंट आयडी (१६ डिजिट डीपीआयडी+ सीएलआयडी किंवा १६ डिजिट लाभकारी आयडी), नाव, क्लाइंट मास्टर किंवा एकत्रित अकांऊट स्टेटमेट, पॅन (पॅनकार्डची स्वक्षांकीत प्रत) आधार (आधारकार्डची स्वसांक्षांकीत प्रत) पाठवन नोंदवावा

> रेमी एडेलस्टाल ट्यब्यलर्स लिमिटेड करिता सही/

दिनांक: ०१.०९.२०२२

ऋषभ सराप व्यवस्थापकीय संचालक

देविंसू ट्रेडींग लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ८२, मेकर शेंबर्स ३, निरमन पॉइंट, मुंबई – ४०००२१. दूरध्वनी क्रमांकः ०२२ – २२०४ २५५४/२२०४ ७१६४ • फॅक्स क्रमांकः ०२२ – २२०४ १६४३ ईमेल: devinsutrading@gmail.com CIN: L51900MH1985PLC036383

सूचना

ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी कंपनीच्य स्परस्यांची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२३ रोजी दुपारी ११:०० वाजता ८२, मेकर चेंबर्स ३, निरमन पॉइंट. मुंबई – ४०००२१ येथे होईल.

सदर सुचना व त्याचवरोबर प्रॉवसी प्रपत्र, उपस्थिती स्लिप, आणि संचालकांचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल आणि लेखापरिक्षित वित्तीय विवरण असलेला वार्षिक अहवाल सर्व सदस्यांना त्यांच्या नींदणीकृत पत्यावर १ सप्टेंबर, २०२२ रोजी पाठविण्यात आले आहेत आणि ती कंपनीच्या वेबसाईटवर www.devinsutrading.com येथे देखील उपलब्ध आहे आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना बीएसर्ड लिमिटेड (बीएसर्ड) च्या वेबसाईटवर www.bseindia.com येथे आणि लिंक इन्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इन्टाईम) यांच्या वेबसाईटवर https://instavote.linkintime.co.in येथे देखील

कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४, मधील कलम २० सोबत वाचते असता कंपनी कायदा, २०१३ मधील कलम १०८ अन्वये सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व उरावांवर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा वापरून त्यांचे मतदान करण्यासाठी लिंक इन्टाईम द्वारा दुरस्थ ई-मतदान (''रिमोट ई-वोटींग'') सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि त्याद्वारे सदर मत

दूरस्थ ई-मतदान कालावधी **१९ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ०९:०० वाजता (भाप्रवेळ) सुरू होईल आ**णि 22 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी ०५:00 वाजता (भाषवेळ) संपेल हा। कालावधीत सदस्य इलेक्टॉनिक पादतीने त्यांचे मतदान करू, शकतील. त्यानंतर लिंक इन्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारा ई–मतदान यंत्रणा बंद करण्यात येईल.

सदस्यांचे मतदानाचे अधिकार हे १६ सप्टेंबर, २०२२ रोजी (''<mark>अंतिम मुदतीची तारीख'')</mark> कंपनीच्या भरणा केलेल्या इक्विटी समभाग भांडबलात त्यांनी धारण केलेल्या इक्विटी समभागाच्या प्रमाणात असतील. अंतिम मुदतीच्या तारखेला कंपनीची सदस्य असलेली कोणीही व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर, दूरस्थ ई-मतदान सुविधा वापरून किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान पद्धतीने, मतदान करू शकेल.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना पाठविण्यात आल्यानंतर एखाद्या व्यक्तीने कंपनीचे समभाग खरेदी केले आणि सदर व्यक्ती कपनिची सदस्य बनत्यास आणि अंतिम मुदतीच्या तारखेला दिने सम्प्रमा धारण केले असल्यास, सद्स्र व्यवसी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर, दूरस्थ ई-मतदान सुविधा वापरून किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान पुद्धतीने, मतदान करू शकेल. सद्स्र व्यवसी https://instavote.linkintime.co.in येथे विनंती पाठवून लॉगइन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. परंतु, जर त्या व्यक्तीने अगोदरच लिंक इन्टाईम यांचेकडे दूरस्थ मतदानासाठी नोंदणी केली असल्यास, विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्डचा मतदान करण्यासाठी उपयोग

ठरावावर मतदान करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल आणि ज्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केले नाही असे सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांच्या मतदानाच्या अधिकारांचा वापर करू शकतील. ज्यांनी दूरस्थ ई-मतदान सुविधा वापरून त्यांचे मतदान केले आहे असे सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतील परंतु ते पुन्हा त्यांचे मतदान करण्यास पात्र नसतील

तदानासंबंधी काहीही चौकशी करायची असल्यास किंवा प्रश्नांसाठी. कपया https://instavote.linkintime.co.in येथे इन्मराज्ञाचा काहात वावता वर्षाच्या करावाचा आह्यात अर्घाता क्षणात्रा प्रकार । । । । । । । । । । । । । । । । । । हेन्य विभागात वर्णका असकेले वारवार विचारले जाणारे प्रका (फ्राक्यूज्ञ) आणि ई-मतदान पुरिस्तंका पहाची किंवा enotices@linkintime.co.in येथे ई-मेल पाठवावे अथवा लिंक इन्टाईम द्वारा देण्यात आलेल्या क्रमांकावर ०२२-४९९८६०० येथे संपर्क साधावा किंवा श्री. राजीव रंजन, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट यांच्याशी निश्चित केलेल्या ई-मेल आयडी rajiv.ranjan@linkintime.co.in येथे संपर्क साधावा. काही तकार/समस्या असत्यास, सदस्यांनी मेसर्स लिंक इन्टाईम इंडिया प्राय. लिमि., रजिस्ट्रार आणि सममाग हस्तांतरण एजंट, यांच्याशी संपर्क साधावा.

कंपनी कायदा, २०१३ मधील कलम ९१ अन्वये, कंपनीचे सदस्यांचे रजिस्टर आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका **१६ सप्टेंबर, २०२२ ते २३ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट)** ह्या कालावधीत, ३१ मार्च, २०२२ रोजी संप्रलेल्या वित्तीय वर्षासाठी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी, बंद राहतील. सभेला उपस्थित राहण्यास आणि मतदान करण्यास पात्र असलेल्या व्यक्ती. स्वतः मतदान करू शकतील किंवा सभेर

उपस्थित राहण्यास आणि मताना करण्यास पाना असलेल्या व्यक्तीन योग्य प्रकारे स्वाक्षरी केलेल्या विहित प्रपनाद्वारे /अधिकारप्रदान पत्राद्वारे सर्व प्रॉक्सीज कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सभेच्या ४८ तास अगोदर जमा केल्यास प्रॉक्सी/अधिकृत प्रतिनिधीच्या द्वारे मतदान करू शकतील.

दिनांक : १, सप्टेंबर, २०२२ स्थळ : मुंबई

देविंसू ट्रेडींग लिमिटेड करिता राजन सावंत डीआयएन: ०८५६२८४०

पंकच्युअल ट्रेडींग लिमिटेड

नोंदणीकृत कार्यात्यः ११-बी, मितल टॉक्र, फ्री ग्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१. दूरध्यनी क्रमांकः ०२२ – ६११५ ५३०० • ईमेल: punctualtradingltd@gmail.com CIN: L67120MH1986PLC039919

सुचना

ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी कंपनीच्या सदस्यांची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी दुपारी १:०० वाजता ११–बी, मित्तल टॉवर, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई - ४०००२१ येथे होईल.

सदर सूचना व त्याचबरोबर प्रॉक्सी प्रपत्र, उपस्थिती स्लिप, आणि संचालकांचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल आणि लेखापरिक्षित वित्तीय विवरण असलेला वार्षिक अहवाल सर्व सदस्यांना त्यांच्या नोंदणीकृत पत्यावर १ सप्टेंबर, २०२२ रोजी गठविण्यात आले आहेत आणि ती कंपनीच्या वेबसाईटवर www.punctualtrading.com येथे देखील उपलब्ध आहे आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना बीएसई लिमिटेड (बीएसई) च्या वेबसाईटवर www.bseindia.com येथे आणि लिंक इन्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इन्टाईम) यांच्या वेबसाईटवर https://insta

कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४, मधील कलम २० सोबत वाचते असता कंपनी कायदा, २०१३ मधील कलम १०८ अन्वये सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा वापरून त्यांचे मतदान करण्यासाठी र्लिक इन्टाईम द्वारा दुरस्थ ई-मतदान (''**रिमोट ई-वोर्टीग'')** सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि त्याद्वारे सदर मतदानादारे कामकाज करता येईल

दरस्थ ई-मतदान कालावधी १९ सप्टेंबर. २०२२ रोजी सकाळी ०९:०० वाजता (भाप्रवेळ) सुरू होईल आणि २२ सप्टेंबर, २०२२ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता (भाप्रवेळ) संपेल. ह्या कालावधीत, सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मतदान करू शकतील. त्यानंतर लिंक इन्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारा ई–मतदान यंत्रणा बंद करण्यात येईल. सदस्यांचे मतदानाचे अधिकार हे १६ सप्टेंबर, २०२२ रोजी (''अंतिम मुदतीची तारीख'') कंपनीच्या भरणा केलेल्या विचित्रं सम्माग पांडकात त्यांनी घारण केलेल्या इविचेटी सम्मागाच्या प्रमाणात असतील. अतिन पुदतीच्या तारखेल कंपनीची सदस्य असलेली कोणीही व्यवती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर, दरस्थ ई-मतदान सुविधा वापरून किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान पद्धतीने, मतदान करू शकेल.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठविण्यात आल्यानंतर एखाद्या व्यक्तीने कंपनीचे समभाग खरेदी केले आणि सदस् व्यवती कंपनीची सदस्य बनव्यास आणि अंतिम मुद्दीच्या तारखेळा दिन सममाग धारण केले असत्यास, सदर व्यवती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद् करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर, दूरस्थ ई–मतदान सुविधा वारकन किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान पद्धतीने, मतदान करू शकेल. सदर व्यक्ती https://instavote.linkintime.co.in येथे विनती पाठवून लॉगइन आयडी आणि पानवर्ड मिळबू शकते. परंतु, जर त्या व्यवत्तीने अगोदरच ठिक इन्टाईम याचेको दूरस्थ मृतदानासाठी नॉदणी केली असल्यास, विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्डचा मृतदान करण्यासाठी उपयोग

ठरावावर मतदान करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल आणि ज्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केले नाही असे सदस्य वार्षिक सर्वसाधारण समेत त्यांच्या मतदानाच्य अधिकाराचा वापर करू शकतील. ज्यांनी दूरस्थ ई-मतदान सुविधा वापरून त्यांचे मतदान केले आहे असे सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहु शकतील परंतु ते पुन्हा त्यांचे मतदान करण्यास पात्र नसतील.

ई–मतदानासंबंधी काहीही चौकशी करायची असल्यास किंवा प्रश्नांसाठी, कृपया https://instavote.linkintime.co.in येथे हेल्प विभागात उपलब्ध असलेले वारंबार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि ई-मतदान पुस्तिका पहावी किंवा enotices@linkintime.co.in येथे ई-मेल पाठवावे अथवा लिंक इन्टाईम द्वारा देण्यात आलेल्या क्रमांकावर ०२२-४९९८६०० येथे संपर्क साधावा किंवा श्री. राजीव रंजन, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट यांच्याशी निश्चित केलेल्या ई-मेल आयडी: rajiv.ranjan@linkintime.co.in येथे संपर्क साधावा. काही तक्रार/समस्या असल्यास, सदस्यांनी मेसर्स लिंक इन्टाईम इंडिया प्राय. लिमि., रजिस्ट्रार आणि समभाग हस्तांतरण एजंट, यांच्याशी संपर्क साधावा

कंपनी कायदा, २०१३ मधील कलम ९१ अन्वये, कंपनीचे सदस्यांचे रजिस्टर आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका **१६ सप्टेंबर, २०२२ ते २३ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट)** ह्या कालावधीत, ३१ मार्च, २०२२ रोजी र वित्तीय वर्षासाठी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी, बंद राहतील सभेला उपस्थित राहण्यास आणि मतदान करण्यास पात्र असलेल्या व्यक्ती, स्वतः मतदान करू शकतील किंवा सभेर

/अधिकारप्रदान पत्राद्वारे सर्व प्रॉक्सीज कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सभेच्या ४८ तास अगोदर जमा केल्यार , प्रॉक्सी / अधिकृत प्रतिनिधीच्या द्वारे मतदान करू शकतील. पंकच्युअल ट्रेडींग लिमिटेड करित मनोज दाधिच

पूर्ण वेळ संचालक डीआयएन: ००३७४९२३

दिनांक : १, सप्टेंबर, २०२२

. स्थळ : मुंबई

प्राधिकृत अधिकारी

पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि

उपस्थित राहण्यास आणि मतदान करण्यास पात्र असलेल्या व्यक्तीने योग्य प्रकारे स्वाक्षरी केलेल्या विहित प्रपत्राद्वारे

सार्वजनिक सूचना

अधिकृत रहिवासी, पर्यावरण समूह, स्वयंसेवी संस्था आणि इतरांसह सर्व संबंधित व्यक्तींना याद्वारे सुचित करण्यात येते की राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण महाराष्ट्रद्वारे कॉमर्झ, 3 रा मजला, इंटरनॅशनल बिझनेस पार्क, ऑबेरॉय गार्डन सिटी, ऑफ वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाव (पु) मुंबई 400 063 महाराष्ट्र येथे कार्यालय असलेल्या ऑबेरॉय रियॅलिटी लिमिटेड यांना निवासी इमारत क्र. 1 टॉवर ए,बी आणि सी, इमारत क्र. 2- टॉवर ए,बी आणि सी, इमारत क्र. 3- टॉवर ए,बी,सी,डी आणि ई तसेच प्रस्तावित व्यावसायिक इमारत क्र. 1, प्रस्तावित इमारत क्रमांक 2 (विंग ए आणि बी), प्रस्तावित रूग्णालयीन इमारत आणि प्रस्थावित शैक्षणिक इमारतीकरिता सी.टी.एस क्र. 95/4बी/1, 95/4बी/2, 95/4बी/3 आणि 95/4बी/4 गाव दिंडोशी आणि सी.टी.सी क्र. 590ए/ए/1, 590ए/ई1/2ए, 590ए/ई1/2सी, 590ए/ई1/2डी पहाडी गोरेगाव, ऑफ वेस्टर्न एक्सप्रेस हायवे गोरेगाव (पु), मुंबई येथे ऑबेरॉय रियॅलिटी लिमिटेड द्वारे प्रस्तावित विकास कामाकरिता पर्यावरण विषयक मंजूरी ही ईसी पत्र क्रमांक EC22B039MH152949, फाईल क्र. SIA/MH/MIS/69701/2016 दिनांक 18/08/2022 रोजी देण्यात आलेली आहे. या पर्यावरणविषयक पत्राची प्रत परिवेश पोर्टलवरती उपलब्ध असून ती पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या https://parivesh.nic.in/ या संकेतस्थळावरती देखील

ऑबेरॉय रियॅलिटी लिमिटेड

कॉमर्झ, 3 रा मजला, इंटरनॅशनल बिझनेस पार्क, ऑबेरॉय गार्डन सिटी. ऑफ वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. गोरेगाव (पुर्व), मुंबई 400 063, महाराष्ट्र

DhanlaxmiBank 🕺

फोर्ट थिरूवनंतपरम शाखा

पत्ता -करिमपालन आर्केड, फोर्ट, पी. ओ. थिरूनंतपुरम-६९५०२३ विभागीय कार्यालय : थिरूनंतपुरम कॉर्पोरेट कार्यालय : थ्रिसुर

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी

इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्कोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) साठी

परंतकान्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सचना सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सचना यादारे देणत येते की. खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारीत आहे, जिचा अन्वयिक कब्जा धनलक्ष्मी बँक लि. (तारण धनको) च्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी घेतला आहे ती **मे. एअर टॅव्हल एंटरप्रायझेस इंडिय** लिमिटेड आणि श्री. नजीब इलियास मोहम्मद, श्री. झहीर इलियास नजीब, श्री. प्रियास चाकं उम्मेन, श्री. सफर इक्बाल, श्री. सफीर बशीर मोहम्मद, श्री. तारीक इलियास नजीब, श्री कत्ताकाथ सईद मोहम्मद सलिम, श्री. राजन थॉमस वर्गीस, श्री. जोसेफ अल्बर्ट कुबेलिओ, श्री. **पी.एस. रोझ मसद** यांच्याकडन धनलक्ष्मी बँक लि.. (तारण धनको) ला थकीत ३१.०७.२०२२ रोजीसची

. ७८,६८,७१,८६२.७० (रुपये अठठ्याहत्तर करोड अडसष्ट लाख एक्काहत्तर हजार आठशे बासष्ट आणि पैसे सत्तर मात्र), अधिक व्याजाच्या वसुलीसाठी २०.०९.२०२२ रोजी ''जे आहे जेथे आहे'' जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यास येणार आहे. राखीव किंमत रु २,५५,००,०००.०० (रु. **दोन करोड पंच्चावन्न लाख मात्र)** आणि इसारा अनामत रक्कम रु २५.५५.०००.०० राहील.

'	77,000.00 (101().						
	वर्णन:	राखीव किंमत (रू. लाखात)					
	सी. टी. एस. क्र २९०/१ ते १७ गाव गुंडावली, अंधेरी तालुका आणि मुंबई उपनगर जिल्हा धारक प्लॉट वरील ग्रेस चेंबर अशा ज्ञात इमारतीमधील मोजमापित साधारण १२८८ चौ. फू. ५०्या मजल्यावरील क्र. ५०१ आणि ५०२ मधील कंपनीचा कार्यालय परिसर आणि मे. एअर एंटरप्रायझेस (इं)िल. च्या नावे. सीमाबद्ध: पूर्व-एक्ट्रिस, पश्चिम-गुरूद्वारा, उत्तर-निवासी बिल्डिंग, दक्षिण-रस्ता.	રેધધ.૦૦					
	C C	* 1 2					

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया धनलक्ष्मी बँकेची वेबसाईट म्हणजेच www.dhanbank.com मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा.

देनांक : २९.०८.२०२२







अंबरनाथ नगरपरिषद्, अंबरनाथ

जा. क्र. अंनप/बांधकाम विभाग/२०२२-२३/४३७ दिनांक: ३०/०८/२०२२

कोटेशन नोटीस

दरपत्रक सूचना क्र. सन २०२२-२३

अंबरनाथ नगरपरिषदेच्या बांधकाम विभागातील खाली नमूद केलेले काम करावयाचे असून ठेकेदाराकडून त्याबाबत सिलबंद कोटेशन मागविण्यात येत आहेत. ज्या कोणास सदरचे काम करावयाचे असेल त्यांनी त्यांचे कोटेशन बंद पाकिटात खाली सही करणार यांचेकडे दि. ०८/०९/२०२२ पर्यंत दुपारी २.०० वाजेपावेतो आणून द्यावेत. आलेली कोटेशन त्याच दिवशी हर्जर कोटेशन धारकांच्या समक्ष दुपारी ३.०० वाजता उघडण्यात येतील. कोणतेही एक कोटेशन स्वीकारणे अथवा नाकारणेचे अधिकार निम्नस्वाक्षरीकार यांनी राखून ठेवला

कामाचे नाव: अंबरनाथ पूर्वेकडील कानसई नेहरू गार्डनची दुरुस्ती करून सुशोभिकरण करणेसाठी दरपत्रक मागविणेबाबत.

	अ.	साहित्याचा तपशील	परिमाण	बाजारभावानुसार		
•	क्र.			दर + GST		
	1	Providing and laying of IAAF approved synthetic athletic track FULL-PUR including all marking on the surface equipment Excluding all govt. texes.	Per Sqm			
	2	Providing and laying of IAAF approved synthetic athletic track Sandwich surface Sandwich Track - Thickness 18mm - Cast in situ System including all marking on the surface equipment will Excluding all govt. texes.	Per Sqm			
		एकूण रुपये				

कोटेशन उपलब्ध कालावधी दि. ०१/०९/२०२२ दुपारी १२.०० ते दि.

०८/०९/२०२२ दु. ३.०० पर्यंत. कोटेशन उघडणे दि. ०९/०९/२०२२ दु. ३.०० वाजता.

प्रत: नोटीस बोर्ड, सुरक्षा विभाग, अंबरनाथ नगरपरिषद

सदर दरपत्रक नगरपरिषदेच्या www.ambarnathcouncil.net या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

(डॉ. प्रशांत रसाळ)

प्रशासक अंबरनाथ नगरपरिषद

ईमेल: admin@vlawpartners.com

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तळ मजला, आक्रुती सेंटर, एमआयडीसी,

(नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा) स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना

टेलिफोन एक्सचेंज जवळ, आक्रुती स्टारच्या समोर, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३ जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई– लिलाव

सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम ८(६) च्या तरतुदीनुसार स्थावर मालमत्तेचा ई-लिलाव विक्री सूचना. नर्वसामन्य लोक आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जी सिक्युअर्ड

क्रेडीटर यांच्याकड़े गहाण/ चार्ज्ड करण्यात आली असुन, त्याचा रचनात्मक ताबा आयसीआयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती ''जसे आहे जिथे आहे'' ''जे आहे ते आहे '', आणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे होणार आहे, त्याचे तपशील खाली देण्यात आले आहेत.

١	अ. क्रं.	कर्जदाराचे/सह. कर्जदाराचे/	काही असल्यास ज्ञात बोजासह तारण मत्तेचा तपशील	थकबाकी रक्कम	आराबत मूल्य (₹)	मालमत्तेच्या परीक्षणची	ई-लिलाव तारीख
		हमीरदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक		₹	इसारा अनामत ठेव ₹	तारीख आणि वेळ	आणि वेळ
1	(y)	(बी)	(衹)	(ਭੀ)	(ई)	(एफ)	(जी)
	1.	श्री रवींद्र बाबुराव ब्यागर (कर्जदाराचे) श्री बाळू ललन्ना, श्री हेमेंद्र बाबू राव (सह–कर्जदाराचे)/ कर्ज खाते क्रमांक LBTNE00003431427	फ्लंट नंबर ९०२ आणि फ्लंट नंबर ९०३ ९वा फ्लंट, बिल्डिंग ए-१, सिटी सब्हें नंबर ७६१/१ फेनकिन बेलेझा बिल्डिंग. ओवले रोड, जीबी रोड समोर कासारवड़वली नवीन सब्हें क्र. ११२/१/१ जुना सब्हें क्र. ८६/१/१ ठाणे पाश्चम महाराष्ट्र ठाणे – ४००६०७. फ्लंट नंबर ९०२ मोजमापित क्षेत्र ६४.५१ चौरस मी. फ्लंट नंबर ९०३ मोजमापित क्षेत्र ६४.५१ चौरस मी.	₹ १,५७,८९, ८२९/- (दि. ऑगस्ट २३, २०२२ पर्यंत)	₹ 7,79,00, 000/- ₹ 77,90, 000/-	सप्टेंबर २३, २०२२ सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत	ऑक्टोबर ११,२०२२ सकाळी ११:०० पासून

ऑनलाईन लिलाव युआरएल लिंक- (URL Link-https://disposalhub.com) मे. नेक्सझेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. या ई-लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना **दि. ऑक्टोबर १०, २०२२** रोजी **संध्याकाळी ५.००** वाजणेपूर्वी एकूण थकबाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येर्दल

संभाव्य बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमडी) **आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२** समोर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३ यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा) दि. ऑक्टोबर १०, २०२२ रोजी **द्. ०४.००** वाजणेपूर्वी सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फर्त दि. **ऑक्टोबर १०, २०२२** रोजी ज् संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे भरल्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसहँ– डीडीची स्कॅन केलेल्या ईमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकृत निविदा अविश्वास के अपने किया के किया के किया के किया के किया के अपने किया के अपने किया के अपने किया के अपने किया के अ इस्तावेजाची प्रत आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीख्य गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३ येथे दि. ऑक्टोबर १०, २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा रक्कम

राष्ट्रीयकृत/वर्गीकृत बँकेकडील डीडी/पीओ **''आयसीआयसीआय बँक लिमिटेड** यांच्या नावे **मुंबई** येथे देय सादर करावा. पाहणीसंबंधित, ई–लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क आयसीआयसीआय बँक लिमिटेडला ७३०४९१५५९४/ ८२९१९५८७६५ वर संपर्क करा.

कृपया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सी **१. मेसर्स नेक्सझेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड २. ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड** यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे. कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. विक्रीच्य

विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा,https://www.icicibank.com/n4p4s. दिनांक : सप्टेंबर ०२, २०२२ ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी <u>आयसीआयसीआय बँक लिमिटेड</u>

सर्व संबंधित व्यक्ती अधिकृत रहिवासी पर्यावरण विषयक मंडळे एन. जी. ओ. आणि जाहित सुचनेद्वारे कळविण्यात येते की राज्य पार्यावरण आघात मुल्यांकन प्राधिकरण महाराष्ट्र राज्य यांनी खालील वसाहत बांधकामासाठी पर्यावर**ण** खालाल वसीहत बांधकामासाठा प्यावरण अनुमति प्रदान केली आहे. मेसर्स थिम डेव्हलपर्स प्रा. लि. महाराष्ट्र यांच्या प्रस्तावित प्रकल्प गृह व व्यवसायिक संकुलच्या 'स्टारलिव्हींग्" व एस.आर . ए बिल्डींग्, टिक्ना स्टारालहान व एसा आर. ए बल्डान, 10क नं. २१, सि. टी. एस नं. ७ पार्ट, ८ पार्ट, आणि टिका नं. १९, सि. टी. एस नं. ३० आणि ३१, नौपाडा गोखले रोड ठाणे (प.) मुंबई महाराष्ट्रच्या खाली पत्र क्र महाराष्ट्रच्या SIA/MH/MIS/261046/2022 dated 25/07/2022. सदर पत्राच्या प्रती महाराष्ट्र शासन पर्यावरण अनमति व महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे उपलब्धे आहेत. त्याचप्रमाणे https://parivesh.nic.in/ या वन व पर्यावरण मंत्रालयाच्या वेबसाईटवर पाहू

सही /-संचालक मे. थिम डेव्हलपर्स प्रा. लि. अभिमान २, ३०२/३०३, एल. वी. एस रोड तिन हात नाका ठाणे (पश्चिम) ४००६०२. महाराष्ट्र.

वकील : नेपोलियन तुरकान वसई येथील श्री. गि.ग. कांबळे, सह दिवाणी याधिश क. स्तर यांचे न्यायालयात <u>जाहीर नोटीस</u>

रे. मु. नं. : १४३/२०२९ निशानी क्र. : २९ पढील तारीख : २०/०९/२०२३ Mr. Dharmendra Ramdavar Yadav


विरुध्द Mr. Mahendra Ramdavar Yadav & other .प्रतिवार्द

2. Shantidevi Fulchand Pal Residing at Room No.C/01, Jay Durga Niwas-II, More Gaon,

Near Oswal Nagri, Nallasopara (E) Tal. Vasai, Dist. Palghar. ज्या अर्थी सदरचे वादी यांनी मे. सह दिवाणी न्यायाधी

क.स्तर वसई यांच्या न्यायालयात सदरचा नियमित दिवाणी दावा क्र.१४३/२०२१ दाखल केला आहे. त्याअर्थी असे जाहीर करण्यात येते की, सदरहुं नियमित दिवाणी दावा मध्ये. उपनिर्दिष्ट प्रतिवादी कमांक 2 Shantidevi Fulchand Pal यांच्यावर प्रत्यक्ष नोटीसर्च बजावणी झालेली नसल्यामुळे ही जाहीर नोटीस प्रसिध करीत आहेत. तरी यदर प्रतिवादी थगर त्यांने प्रतिनिर्धीनी त्यांची बाजु मांडण्यासाठी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापास् ३० दिवसांच्या आत किंवा **दिनांक २० माहे सप्टेंब** २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता उपरनिर्दिष प्रकरणी सामील होउन आपले लेखी म्हणणे नोंदवावे आणि तसेच या लेखावरून असे कळविण्यात येते की सदरह मुदतीत आपले लेखी म्हणणे न आल्यास न्यायालय वादीचे म्हणणे ऐकुन प्रस्तुतच्या अर्जात निकाल देण्यात

येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी. आज दिनांक २२ माहे ऑगस्ट २०२२ रोजी माझ्य यालयाच्या शिक्यानिशी दिले



जाहीर सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, स्वर्गीय के

सिवारामकष्णन (**मालक**) यांचे एकमेव कायदेशीर वारसदार म्हणन श्री. एस. श्रीधर आणि श्री. एस. सिद्धार्थ हे दोघेही येथे खालील लिखित परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे वर्णिलेली मिळकत आमच्या अशीलांना विकण्यास आणि हस्तांतरित करण्यास इच्छक आहेत. सदर मालकांनी असे दर्शविले आहे की ते मिळकतीचे एकमेव मालक आहेत आणि सदर मिळकत ही कोणतेही दावे किंवा भारांपासून मुक्त आहे याखाली लिहिलेल्या परिशिष्टात अधिक विशेषतः वर्णिलेल्या मिळकतीसंदर्भात सर्व व्यक्ती ज्यांना कोणतेही दावे हे विक्री स्वरूपात, गहाण भाडेपट्टा, अदलाबदल, बक्षीस, हस्तांतरण अभिहस्तांकन, धारणाधिकार, परवाना, भाडे. प्रभार, विश्वस्त, जप्ती, प्रलंबिट वाट, निर्वाह, वारसाहक. सविधाधिकार. कब्जा वा अन्य स्वरूपात असल्यास, लिखित पद्धतीने, त्यांच्या पृष्ठ्यर्थ टाव्याच्या कागदपत्रांसह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या पत्त्यावर सदर प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीत सूचित करणे आवश्यक आहे कसूरवार ठरल्यास, असा दावे/वे वा आक्षेप असल्यास, अधित्यांग केल्याचे आणि/वा सोडून दिल्याचे समजण्यात येईल आणि असा टावा / आश्रेष अस्तित्वात साही समज्ज्ञायात गेर्डल आणि आमचे अशील त्यांना योग्य वाटल्याप्रमाणे अशा मिलकर्तींचा व्यवहार पर्ण करतील

वरील उल्लेखित परिशिष्ट: १.) जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, मंबई ४०००२१ येथे स्थित फोर्ट विभागाचा सीटीएस क्र. १९४० धारक प्लॉट क्र. ४ धारक जिल्हाधिकाऱ्यांची भाडेपट्टाधारक जिमन येथे स्थित ब्यूएना विस्टा अपार्टमेंट्स अशा ज्ञात इमारतीमधील १९व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १९१ मोजमापित १३४० चौ. फू. किंवा

तत्सम चटई क्षेत्र आणि

ब्युएना विस्टा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडदारे जारी दिनांक १× मार्च १९७३ रोजीचे शेअर प्रमाणपत्र क. ६९ अंतर्गत विभिन्न क्रमांक २०१ ते २०५ (दोन्ही एकत्रित) धारक एकूण रु. २५०/- (रुपये दोनशे पन्नास मात्र) चे प्रत्येकी रु. ५०/-(रुपये पन्नास मात्र) च्या दर्शनी किंमतीचे प (पाच) शेअर्स.

सदर दिनांक २ सप्टेंबर, २०२२. . व्ही लॉ पार्टनर्स करिता,

विवेक दासवानी, भागीदा ८४-सी, मित्तल टॉवर्स, टॉवर सी, ८वा मजला, २१०, नरीमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१

PICICI Bank